

### 5th December 2024

To
Listing Department
The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza,
Bandra-Kurla Complex, Bandra (East),
Mumbai 400051
Symbol: TRENT

To
Corporate Relations Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400001
Scrip Code: 500251

Dear Sir / Madam,

# Sub: Reminder letter for transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund ('IEPF')

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we wish to inform that the enclosed letter has been sent to identified shareholders who have not claimed their dividends for seven or more consecutive years and whose shares are liable for transfer to the IEPF Authority, pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended.

Also enclosed are the copies of newspaper advertisement published in Business Standard (English Newspaper), Free Press Journal (English Newspaper) and Navshakti (Marathi Newspaper) on 5<sup>th</sup> December 2024. The intimation shall also be placed on the Company's website at <a href="https://www.trentlimited.com">www.trentlimited.com</a>.

This is for your information and records.

Thanking You,

Yours faithfully, For Trent Limited

Krupa Anandpara Company Secretary Membership No.: A16536

Encl.: as above



### CIN - L24240MH1952PLC008951

Registered Office: Bombay House, 24 Homi Mody Street, Mumbai - 400 001 Email id: <a href="mailto:investor.relations@trent-tata.com">investor.relations@trent-tata.com</a> Website: <a href="mailto:www.trentlimited.com">www.trentlimited.com</a> Phone-022-67008090

Dear Shareholder(s), 5<sup>th</sup> December 2024

### Sub: Transfer of Equity Shares held by you in the Company to the Investor Education and Protection Fund ('IEPF')

As per Section 124 of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereto (the Rules), all unclaimed dividends are required to be transferred by the Company to IEPF established by Central Government, after the expiry of seven years from the date of transfer to unpaid dividend account. Details of such unclaimed dividends are regularly updated on the website of the Company (<a href="https://trentlimited.com/">https://trentlimited.com/</a>) and reminder letters have also been sent from time to time to the shareholders to claim their unclaimed dividends. Further, in terms of the said Rules, all the shares in respect of which dividend has remained unclaimed for seven consecutive years or more shall also be transferred in the name of IEPF.

As per our records, the amount(s) of dividends mentioned overleaf are unclaimed against your name. To claim the outstanding dividend, you are requested to send the overleaf letter along with the following documents so as to reach the Registrars and Transfer Agent of the Company, Link Intime India Private Limited, **on or before 25<sup>th</sup> August 2025.** 

### For shares held in demat form:

Copy of the Demat Account Statement (Client master list) showing your name, address, demat and bank account details registered against the demat account. Kindly also ensure registration of correct bank details including your core banking account no. and IFSC/ MICR of your bank with your Depository Participant, prior to lodging your request for payment.

### For shares held in physical form:

Investor Service Request Forms ISR -1 and Form ISR -2, enclosed herewith, duly filled as per the instructions stated therein along with the supporting documents including original cancelled cheque with your name printed on the same as the First Account holder.

As per SEBI circulars, outstanding payments will be credited directly to the bank account if the folio is KYC Compliant. Please note that no payment can be made in absence of complete bank details registered against your account.

In case the dividends are not claimed by the said date as intimated above, necessary steps will be initiated by the Company to transfer shares held by you to IEPF without further notice, in accordance with the Rules. In case the shares are held by you in physical form, new share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF on completion of necessary formalities. Hence, the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and non-negotiable. In case the shares held in demat form, the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in your demat account in favour of IEPF.

### Please note that no claim shall lie against the Company in respect of the shares so transferred to IEPF.

You are entitled to claim the shares and dividends from IEPF by submitting an online application in the prescribed web Form IEPF-5 available on the website <a href="www.iepf.gov.in">www.iepf.gov.in</a> and sending a physical copy of the same duly signed to the Company along with requisite documents enumerated in the Form IEPF-5.

In case you have any queries, please contact the Registrars and Transfer Agent of the Company, **Link Intime India Private Limited**, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083, Tel No.: 8108118484 or raise your request on their website through their link which is <a href="https://liplweb.linkintime.co.in/helpdesk/service Reques.html">https://liplweb.linkintime.co.in/helpdesk/service Reques.html</a>.

Thanking you,
For Trent Limited

Krupa Anandpara Company Secretary and Nodal officer for IEPF

Encl: As above

### MCA-LK-14082018 SR NO. 1

Name Add1

Add2

Add3 Add4 – Pin

To,

**LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED** 

(Unit: Trent Limited)

C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg,

Vikhroli (West), Mumbai - 400 083

Dear Sir / Madam,

### **Sub: Payment of Unclaimed Dividend**

Kindly arrange for payment of unclaimed dividend as mentioned below based on the letter from Trent Limited dated 5<sup>th</sup> December 2024. I confirm that neither I have encashed the dividend warrant(s)/ demand draft(s) sent to me earlier nor I have received any money in connection with the below mentioned dividend(s).

### Folio No./ DP-CLIENT ID:

Dividend Warrant No.	Amount (Rs.)	Date of Payment	Last Date of Claim
		14 <sup>th</sup> August 2018	25 <sup>th</sup> August 2025
		8 <sup>th</sup> August 2019	25 <sup>th</sup> August 2025
		12 <sup>th</sup> August 2020	25 <sup>th</sup> August 2025
		28 <sup>th</sup> July 2021	25 <sup>th</sup> August 2025
		7 <sup>th</sup> March 2022	25 <sup>th</sup> August 2025
		16 <sup>th</sup> June 2022	25 <sup>th</sup> August 2025
	·	16 <sup>th</sup> June 2023	25 <sup>th</sup> August 2025
		14 <sup>th</sup> June 2024	25 <sup>th</sup> August 2025

### To be filled in by the Shareholder

Note: Please return this Annexure duly filled in and signed with the supporting documents, to Link Intime India Private Limited, Registrars and Share Transfer Agent of the Company on or before 25<sup>th</sup> August 2025.

### Form ISR - 1

(SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 dated May 07,2024)

A. I / We, request you to Register / Change / Update the following (Tick ✓ relevant box)

☐ Signature

□ PAN

### REQUEST FOR REGISTERING PAN, KYC DETAILS OR CHANGES / UPDATION THEREOF

[For Securities (Shares / Debentures / Bonds, etc.) of listed companies held in physical form]

☐ Bank details		□ Registered Address		□ E-mail address	S	
P. Consider and IOVO Do	.4.:1. [4. 6	- £llad in house - First Halden Ir				
Name of the Issuer Cor		e filled in by the First Holder ]:		Foli	o No.	
Face value of Securitie				Number of Securities		
Distinctive number of	J	From			0	
Securities (Optional)		110111		•	J	
E-mail Address				1		
Mobile Number						
C 1044		<b></b>				
Name(s) of the Security	documents holder(s) i	s as per Table below (tick√as re n Capital as per PAN	evant, re	PAN		PAN Linked to
		elf-attested with date to be enclosed with the	nis Form.	I AN		Aadhaar -Y/N
						Tick any one [✓] *
1.						Yes / No
2.						Yes / No
3.						Yes / No
4.						Yes / No
Note: * Mandatory linking of	PAN with Aa	dhaar effective July 1, 2023).				1
Check Status of PAN linked with	Aadhaar at <u>l</u>	https://www.incometax.gov.in/iec/fopor	tal For Ex	emptions/Clarifications on	PAN refer	Instruction.
		Bank Account Deta	ils of Fir	st Holder		
Name of the Bank & Branch				IFSC		
Bank A/c No.				Tick any one [✓] Acc		_
=		ng the name of the first holder is ma or registering the Bank Account details.	ndatory, fa	ailing which first security ho	older shall s	submit copy of bank
Demat Account Number	er	16 digit DPid /Client id [				]
Also provide Client Maste	r List (CML	.) of your Demat Account, duly si	gned by	the Depository Partici	pant with	stamp.
		RTA) to update the above PAN and K	YC details	in my / our above Folio N	o, provided	l by me/us.
		ments enclosed are true and correct.		laint Haldon O		intilaldan 2
First Named Hole	aer	Joint Holder - 1	J	Joint Holder - 2	Jo	oint Holder - 3
Signature						
Name						
less 						
Address						
PIN						
Note: If the address mentioned	l above differs	s from the address registered with the C	ompany. v	ou are requested to record	the new add	dress by submitting the

documents as specified in point (3) overleaf. (Use separate Annexure to Form ISR-1 to update the above PAN and other KYC details as provided in this form with the additional Folio(s) where you are the First Named holder of securities, in such issuer companies.)

Pg: 1/2

I/We are submitting documents as per Table below (tick ✓as relevant, refer to the instructions):

	<u> </u>	Document/Information	per Table below (tick ✓as relevant, refer to the instructions):
No.	✓	/Details	Instruction/Remark
1		PAN of (all) the (joint) holder(s)	PAN Card copies of all the holders duly self-attested with date to be enclosed. PAN shall be valid only if it is linked to Aadhaar effective July 01, 2023. For Exemptions / Clarifications on PAN, please refer to Objection Memo as specified in SEBI circular.
2		Demat Account Number	Provide Client Master List (CML) of your Demat Account, duly signed by the Depository Participant with stamp.
			Provide self attested copy with date stamp of any ONE of the documents,
			issued by a Govt. Authority, only if there is change in the address;
			☐ Client Master List ( <b>CML</b> ) of the Demat Account of the holder/claimant,
			duly signed by the Depository Participant with stamp.
			☐ Unique Identification Number (UID) (Aadhaar)
			☐ Valid Passport/ Registered Lease or Sale Agreement of Residence/Driving License/Flat Maintenance Bill*
			☐ Utility bills like Telephone Bill (only land line), Electricity bill or Gas bill — Not more than 3 months old.
3		Proof of Address of the first Holder	☐ Identity card (with Photo) / document with address, issued by
	ilist noider		Central/State Government and its Departments, Statutory / Regulatory
			Authorities, Public Sector Undertakings, Scheduled Commercial Banks,
			Public Financial Institutions duly attested by the employer with date and organization stamp.
			☐ For FII / sub account, Power of Attorney given by FII / sub- account to the
			Custodians (which are duly notarized and / or apostilled or consularised)
			that gives the registered address should be taken.
			☐ The proof of address in the name of the spouse*
			*Kindly provide additional self-attested copy of Identity Proof of the holder/ claimant/ spouse.
			Original cancelled cheque leaf bearing the name of first holder OR latest copy
4		Bank details	of the bank passbook/statement with details of bank name, branch, account
			number and IFSC duly attested by the bank. Alternatively, Bank details as per
			CML enclosed will be updated in the folio.
5		E-mail address (Optional)	As mentioned on Form ISR-1, alternatively the E-mail address available in the CML as enclosed will be updated in the folio.
6		Mobile	As mentioned on Form ISR-1, alternatively the mobile number available in the CML as enclosed will be updated in the folio.
7		Specimen Signature	Provide banker's attestation of the signature of the holder(s) as per Form ISR – 2 and Original cancelled cheque leaf bearing the name of the first holder.
8		Nomination	Submit these Form(s) separately for each listed company.  (Use any ONE of the following options.)  SH-13 For First Time Nomination  SH-14 For Cancellation or Variation in Nomination  SH-14 and ISR-3 For Cancellation of Nomination and to "Opt-Out"  ISR-3 To "OPT-Out" of Nomination or if No Nomination is required

### Note:

<sup>1)</sup> In case of additional folios for securities held under the same First Named holder for Companies managed by the same RTA, details of such folios to be completed in Annexure to Form ISR-1 along with the required declaration and authorisation.

<sup>2)</sup> All the above blank forms along with the mode of submission are available on our website

### Annexure to Form ISR - 1

(SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 dated May 07,2024)

# REQUEST FOR REGISTERING PAN, KYC DETAILS OR CHANGES / UPDATION THEREOF, IN THE UNDERSTATED COMPANIES

[For Securities (Shares / Debentures / Bonds, etc.) of listed companies held in physical form]

Dear Sir/Madam,

I/We request you(RTA), to register / update the details of PAN and KYC details in the following additional Companies where the securities are held in my/our name(s) and the first named holder is in the same order as that which is mentioned in Form ISR-1.

Pl note: Use of this Annexure without Form ISR-1, will be rejected.				Date :	1 1	
Sr.No	Name of the Issuer Company	Folio No.	Quantity of Securities	Face Value of Securities	Start-Distinctive ( Optional )	End-Distinctive ( Optional )

(Use a copy of this sheet, if extra space is required)

**Authorization:** I/We authorise you (RTA) to update the PAN and KYC details as provided by me/us as per Form ISR-1, in my / our above Folio No(s), held in my / our name(s) in which I/we are the holder(s) of securities where first holder remains unchanged. The original Form ISR-1, duly filled in by me/us is attached with Annexure to Form ISR-1.

Declaration: All the above facts and documents enclosed are true and correct.

Joint Holder - 1	Joint Holder - 2	Joint Holder - 3
	Joint Holder - 1	Joint Holder - 1 Joint Holder - 2

Note: If the address mentioned above differs from the address registered with the Company, you are requested to record the new address by submitting the documents as per the instructions stated in point (3) of Form ISR-1.

(Use separate Annexure to Form ISR-1 to update PAN and other KYC details as provided in Form ISR-1 where you are the First Named security holder in such issuer companies. serviced by us.)

# Form ISR - 2

(SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 dated May 07,2024)

### **Confirmation of Signature of Securities Holder by the Banker**

1. Bank Name and Branch		-	
2. Bank contact details			
Postal Address			
Mobile/Tel number			
E-mail address			
3. Bank Account number			attach original cancelled cheque leaf
4. Account opening date			
5. Account holder's PAN	J Ac	count Holder's Nam	ie
i)	i)		
ii)	ii)		
iii)	iii)		
iv)	iv)	·	
6. Latest photograph of the a	ccount holder(	s)	
i)- Holder Photo	ii)- Holder Photo	iii)- Holder Photo	iv)- Holder Photo
7. Account holder(s) details a	ns per Bank Rec	ords	
a) Address			
b) Mobile/Tel number		•	
c) Email address			
d) Signature(s) of the Holde	er(s)	1	
i) <b>Z</b>		-	
ii) 🙇		_	
iii) 🙇		_	
iv) 🔏		Bank Managa	r's Signature and Bank Seal
(To be Mandatorily Filled by	the Bank Officia	al)	
Place:		the Bank Manager :	
Date:	Employee		
Mobile / Tel no:	Email_id:		

Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Mumbai that Aquila Vertex LLP, a LLP may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a Company limited by shares. The principal objects of the company are as follows: Trading in all types of heavy and light chemicals, chemical elements and compounds, laboratory and scientific chemicals, pharmaceutical chemicals, agricultural chemicals or any mixtures, derivatives, articles and compounds thereof, alkailes, acids, gases, and compounds sherof, alkailes, acids, gases, and compounds dependently and activative and compounds thereof, alkailes, acids, gases, and compounds of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the registered office of the company at 28 62. Phoentx Paragon Plaza, Kurfa Kammah Junction, BHD Kurfa Phoenik Mall, LES Magn, Kurfa, Kummah Loot of the Company at 28 62. Phoentx Paragon Plaza, Kurfa Kammah Junction, BHD Kurfa Phoenik Mall, LES Magn, Kurfa, Kummah Loot of the proposed company at 28 62. Phoentx Paragon Plaza, Kurfa Kammah Junction, BHD Kurfa Phoenik Mall, LES Magn, Kurfa, Kummah Loot of the proposed company at 18 registered office and the company at 18 registered office.

\*\*Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (ICAA), Plot no. 6,78, Sector 5, IMT Manesac, District Gurgaon(Haryana), 122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

\*\*Registered Office and the supplication of the Agricultural Company at 18 registered office.

\*\*Registered Office and the Agricultural Company and the Registered Office.

\*\*Registered Office and the Agricultural Company and the Registered Office.

\*\*Registered Office and Company at 18 registered Office.

\*\*Registered Office and Company at 18 registe

### RECOVERY OFFICER

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT 1960 Act 156, Rule 1961, Rule 107. ATTACHED TO SANGLI VAIBHAV CO. OP. CR. SO. LTD 143, Khelani Chambers, Ground Floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai - 400001, Phone No.022-22694996/97. Email - sanglivaibhav@gmail.com

FORM "Z" (See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

### POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas Shree. R.A.Chavan the undersigned being the recovery officer of the Sangli Vaibhav Co-Op. Credit Society Ltd Mumbai under the Maharashtra Co-Operative Societies rules, 1961, issued a demand notice date 24.02.2022 calling upon the judgment debtor MR. Sunil Kisan Vaity to repay an amount mentioned in the notice being Rs. 2,27,376/- in words (Rupees- Two lakh Twenty Seven Thousand Three hundred Seventy Six only) within a period of 15 (fifteen) days from the date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issued a notice before attachment dated:-19.12.2022 and attached the property described herein below the judgment debtor having failed to repay the amount notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-Operative Societies

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Sangli Vaibhav Co-Op.Credit Society Ltd Mumbai for an amount Rs. 2,27,376/- (Rupees- Two lakh Twenty Seven Thousand Three hundred Seventy Six only) and DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Residential Space - Ground Floor, Gawanpada, Mahatma Fule Road, Mulund (East), Mumbai - 400081. (Area-500 sq FTS) Date:- 03.09.2024

Sd/- R.A.CHAVAN

Recovery Officer, Under Maharashtra Co.
Operative Societies Act.1960, and Rules 1961,

under rule 107 [11(d-1)], attached to Sangli Vaibhav Co. Operative Credit Society
Limited, Mumbai having its registered office at,
143, Khaitan Chambers, Groung Floor,
Office No.2, Modi Street, Fort, Mumbai, Maharashtra,



rules. 1961 on this 3rd day of September 2024.

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH, AT MUMBAI C.P. (CAA) / 222 / (MB) 2024 IN

C.A. (CAA) / 272 / (MB) 2023

In the matter of the Companies Act, 2013;

In the matter matter of Composite Scheme of Arrangement between Varsity Education Management Private Limited (Transferor Company 1' or "Petitioner Company 1') and Sirchaitanya Students Facility Management Private Limited (Transferor Company 1') and Coous Education Management Private Limited (Transferee Company 0' or "Demerged Coous Education Management Private Limited (Transferee Company 3') and Varsity South Education Management Private Limited (Resulting Company 1' or "Petitioner Company 1' or "Petitioner Company 1' or "Petitioner Company 5') and their respective shareholders (hereinster referred to as the "Scheme" or "Composite Scheme of Arrangement").

Varsity Education Management Private Limited, a private limited company incorporated under the Companies Act, 1956 and having its registered office address at 6A/1. Court Chambers, New Marine Line, Sir Vithladas Thackery Marg, Mumbai 400020, Maharashtra, India CIN: U80903MH2010PTC211466)

... Transferor Company 1 / Petitioner Company 1

Srichaltanya Students Facility Management Private Limited, a private company incorporated under the Companies Act, 2013 and having its registered office address Adv1. Court Chembers, New Matter Lens, Sr. Vithlands Trackersay Mang, Mumbai 400020, Maharashitra, India. Clil. U.55101MHz015F1C265318

Coeus Education Management Private Limited, a private limited company incorporated under the Companies Act, 2013 and having its registered office address. Sr Whitadase Trackersay Mang, Martie Lines, Mumbai-d00020, Mahierashtra, India. CN: U36500MR2029PC407482)

.... Transferred Company J Demerged Company! Petitioner Company 3

Varsity South Education Management Private Limited, a private limited compani incorporated under the Companies Act, 2013 and having its registered office address a 6A/1, Court Chambers, Sr Vithalost Trackersay Marg, Marine Lines, Mumbai - 400020 Maharashtra, India, CIN: U85500MH2023PTC407584) ... Resulting Company 1 / Petitioner Company 4

Varsity Edification Management Private Limited, a private limited company incorporated under the Companies Act, 2013 and having its registered office address at 8A/I. Court Chambers, Sr Vithidatis Ranciersay May, Marine Lines, Marinel Lines, Mari

### NOTICE OF PETITION

Apetition under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 for sanction of the composite scheme of arrangement between Petitioner Company 1, Petitioner Company 2, Petitioner Company 3, Petitioner Company 4, Petitioner Company 6, Petitioner Companies Company 6, Petitioner Companies Company 6, Petitioner Companies Companies Section 6, Petitioner Companies Co

petition is fixed for hearing before the Hon'ble NCLT on December 16, 2024. If any person concerned is desirous of supporting or opposing the said petition, he / she / it should send to the undersigned authorized representatives at their respective addresses mentioned above, notice of his / her / its intention signed by his / her / it or his / her / its advocate, not later than two days before the date fixed for the hearing of the petition. Where any person concerned seeks to oppose the aforesaid petition, the grounds of opposition or a copy of affidavit in the thealfshould bet misshed with such notice. Acopy of the company scheme petition along with all the exhibits will be furnished by the Petitioner Congraines authorized representatives to any person requiring the same on payment of the prescribed fees for the same.

nstitutions etc. that,

institutions etc.; init, Mis. Praihhyat Land Developers Pvt. Ltd. Company has purchased land Survey No. 39/3 area of 2,800 sq.mtr. and Survey No. 39/4 area of 2,900 sq.mtr. of Village Kurund, Flalka Bhiwandi, Dist. Thane; by registered Sale Deed No. BVD-2/7375/2010 which was registered in the office of Sub-registrar, Bhiwandi 2.

It is hereby kindly bringing to your attention that employee of the company namely Mr. Atul Shankar Patil while travelling on 28.08.2024 with his own vehicle along with original registered documents file from Eternity Office to store office along with original registered occuments he from Elemity Unice to store once 302, M.V. Everest, Opp. Thanawala Garage, Bhatki Mandir Road, Near Hari Niwas Cirde, Thane (West) of the company the original registered Sale Deed No. BVD-27375/2010 has been lost and not traceable. Mr. Atul Shankar Patil has file missing complaint Naupada Police Station, Thane on 29.08.2024 and police officer recorded said compliant in missing register at serial No. 1555/2024 and issued certificate for the same It is hereby kindly requested by this notice that, if anyone found abovessal critical feet present of second processing and the processing the processing of th

original document, please inform or make the same known to the undersigned at the office address as mentioned above within 14 days from the date hereof.

Adv. Sandeen Salunkhi Office: 302, Parvati Society, Laxmi Baug, Ganeshwadi, Kalyan, Thane - 421 306.

SBI শাংনীয় स्टेट बेंक 1\*loc news Build it Complex, SV Road, Santaruz (Li Complex, SV, Road, Santaruz Mumbai, Maharashtra-400054.

DEMAND NOTICE

e is hereby given that the following borrower/s **Mr. Kesto Ganesh Sarka** o. 402, Sunder Darshan CHSL, Bldg No. 6 & 7, Opp. Jay Vijay Nagar, Silve Jira Road, Palghar-401107. (**EB-RLMS Home Loan A/c No. 4113835970**) Park, Mira Road, Palighar-401107. (EB-RLMS Home Loan A/c No. '4113839970'. EB-SBI Surskah A/c No. 4113839870'. principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and cons have been classified as Non Performing Assets (NPA) on 18.11.2024. The notices were issued to them on 25.11.2024 under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Account of the Interest Account of the Interest Account of the Interest Account of Control of Interest Account of Interes

Jouand Five Hundred and Five Only) as on 25.11.2024 with further inferest incidental expenses, costs, etc.

a above Borrower(s) and/or their Gusarnot(s) (whenever applicable) are by called upon to make payment of outstanding amount within 60 days expenses to the control of th

**Relevant Particulars** 

ı		Pan NO: AIIPM7003M
2.	Name of the Corporate Debtor in which guarantee given	M/s Simplex Projects Limited
3.	Date of incorporation of Corporate Debtor	31/10/1990
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of Corporate Debtor	L45201WB1990PLC050101
5.	Address of the registered office /principal office (if any)	12/1, NELLIE SENGUPTA SARANI,

126 Southern Avenue, Kolkata 700029 also H-26/1,Lane W-10 Western Avenue, Sainik Farm, New Delhi 110062 also at S-41 1st Floor Panchseel Park, New Delhi 110017 Details of Order of commencement of ins respect of personal guarantor 29-11-2024

ess of personal guarantor and registration number of the Res 92/2017-2018/11045 5A Akma Height, 27A Bagmari Road, Kolka 700054 ddress and e-mail of the Resolution profesistered with the Board

Sanjai Kumar Gupta, 5A Akma Height, 27 Bagmari Road, Kolkata-700054, Email:pirp.sudarshanmundhra@gmail.com

ce is hearby given that the National Company Law Tabonal (NLCT), Kolkias Berch, vide order IB(NLCT) KSR 182024 dated 29-11-2024 in C.P. (IB)/148/KB)2024 order received on 92-12-2024, and to the commencement of the insolvency resolution process against Mr. SUDM-SCHAN LT VOHPAY (Personal Guarantov for the personal guarantov extended to the Corporate Debtor Mr. Sim-ested Limited on 29-211-2024, under Section (SE) (peacl with Section 100 of ISC 2018. The creditors of Mr. SUDARSHAN DAS MUNDHRA, are hereby called upon to submit their claims with proof

The dealines of this Colombian was a monachinely are interestly alled upon to submitted calms with judicion. B as provided in the Insolvency and Bankrupticy Board of India (Insolvency Resolution Process for ersonal Guarantors to Corporate Debtors) Regulations, 2019 (available on IBBI website ttps://libbi.gov.in/home/downloads) on or before 28-12-2024. To the resolution professional at the address

speed post or course:

In addition to the claims referred to in sub-section (1), the creditor shall provide to the resolution professional, personal information and such particulars as mentioned in Form B (available: IBBI website at hitsylvibid. poin whinned without adds)

Bill website at hitsylvibid. poin whome deviation and such as the control of the solveney and Barkhapty one 2018 and any other applicable laws.

rsonal Insolvency of Mr. SUDARSHAN DAS MUNDHR IBBI/IPA-001/IP-P00592/2017-2018/1104 AFA: AA1/11045/02/311225/107740 Valid: 31-12-202

### SUDAL SUDAL INDUSTRIES LIMITED

(CIN: L21541MH1979PLC021541)

Regd. Office: A5, MIDC Ambad Industrial Estate, Mumbal Nashik Highway, Nashik - 422010

Tel: 022-6636200 Fax: 022-22022893 E-mail: myashar@sudal.co.in Website: www.sudal.co.in

Tiel. 022-685200 Fax: 022-2022693 E-mait: massfar@sudia Co.n.l. Website: www.sudiac. Mollice is hereby type: multi-metry (Company) will be held on Saturday, December 28, 2024 at 03.00 PM, (ST), at the regist office soluted at 3A, MIDC. Andread Indicated Estate, Murchia Nathiik (Pslavay, Neshir). When as all March 31, 2024, the Saturenter of Portland russ for the year ender on Held Person and Person and

Notice is further given that pursuant to Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015 (SEBI LODIR Regulations) and Section 91 of the Companies Ac 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed for Sunday, December 22, 2024 to Saturday, December 28, 2024 (Both days inclusive) for the purpose of the ACM.

n use value.

Turnusant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation. 4 of the SEBI LODP-Regulation, the Company is pleased to provide the Members of the Company holding shares either physical or in dematerialized form as on the Cur-GT Date i.e. Saturday, December 21, 2024, the

emote e-Voting period shall commence on Wednesday, December 25, 2024 from 9.00 A.M. IST nd ends on Friday, December 27, 2024 till 5:00 P.M. IST. The e-Voting module shall be disabled br SOL for voting thereafter and remote e-Voting shall not be allowed beyond the said date and time

A person whose name appears in the Register of Members / Beneficial Owners as on close of busine nours of Cu-Off Date is. Saturday, December 2°1, 2022 only shall be entitled to avail the facility sented se-Voting or vote at the AGM through ballot. Any person who has become a member of it Company after displach of the Notice of AGM and holds shares as on the Cut-Off Date can obta User ID and "Resword in the marrier prescribed in the Notice."

User ID and Password in the manner prescribed in the Notice.

A member may participate at the AGN was nather exercising his right to vote through remote e-Voring but shall not be allowed / entitled to vote again at the meeting. Once the vote on a resolution is case by the Member through e-Voring, he shall not be allowed to change it abbequently, in case the members cast their vote by both the meants, then voting done through entitle e-Voting shall prevail and voting done through physical ballot shall be triested as invalid.

The procedure for e-Voting has been sent at he Members as part of the Notice of the AGM forming part of the Armual Report for the Financial Year 2023-24. Members are requested to refer the Armual Report to othal in 15- her login and and passor of visit NOSI. Swedels thip/livew-weeding.nsd.com. Members may also refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user manual at the doornical section of the aid website. In case of further queries, members may also contact the below memorimed officer for seeking response to their queries.

Name: Mr. Sanjeev Yadav

CLOSING OF BANK BRANCH

Shop no. 1,2,3,4, and 5 Shiv Aashish Co.op Hsg. Society, Opp. Dyanprasarini School Near Shankar Mandir, Old Belapur Road, Kalwa, Thane - 400605 Near Statina Markin, Old belapur Road, naiwa, Intalie - 400005

From 07th February 2025 onwards, all transactions / customer service requests of the Bank should be sent to Ground Floor, Unit No. 2 & 5, Mangalmurti Building, Ram Maruf Road, Naupada – 600601, Maharashtra

In case of any queries, you may contact us at: email ID care@unitybank.co.in or call on th helpline number 18002091122

Authorised Officer

LOT	Description of Asset	Reserve Price (INR)	(INR)	Incremental Value (INR)
LOT 1	Entire rights, title, liens and interest vested in the Liquidator and/or Corporate Debtor from a favourable Order pronounced on 21 March 2025 of 2019 in CP No. 1487 of 2017 for the recovery of 2019 in CP No. 1487 of 2017 for the recovery of 2019 in CP No. 1487 of 2017 for the recovery of 2017 for the recovery of 2017 for the recovery of 2017 for 2017 for April 2017. From Mis. Oscar Infra Private Limited	10 Lakhs	1 Lakh	25,000
LOT 2	Entire rights, title, liens and interest vested in the Liquidator and/or Corporate Debtor from a favourable Order pronounced on 21 March 2023 by the Hon. Bench of NCLT in the IA No. 256 of 2019 in CP No. 1487of 2017 for the recovery of North 2017 from April 2017 from M/s. One Ocean Shipping Pvt. Ltd.	5 Lakh	50,000	10,000

lease note:

The Complete E-Auction Process Document containing Details of the Assets, Online E-auction Bid Form, Dedaration and Undertaking Form, General Terms & Conditions of online auction self-are available on weekshe high: includation, auctionity, ene. Contact Mr. Provendumar Thewar at +91-97227 802 80 (7988) 38685) 83-84. Email: prayeen.the year@auctionity, ene. Contact Mr. Provendumar Thewar at 191-97227 802 80 (7988) 38685) 83-84. Email: prayeen.the year@auctionity, ene. Contact Mr. Provendumar Support Self-are and the province of the province

TRENT

CIN: L24240MH1952PLC008951

Registered Office: Bombay House, 24 Homi Mody Street, Mumbai 400 001
Tel: (91-22) 6700 8090;
E-mail: investor.relations@trent-tata.com; Website: www.trentlimited.com

Notice to shareholders for transfer of equity shares to vestor Education and Protection Fund ('IEPF') Demat Accour

Mestor activation (14(6)) of the Companies Act, 2013 read with Investors Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereto (the Rules), the Company is required to transfer the shares, in respect of which the dividend remains unpaid or unclaimed for a period of seven consecutive years or more to the demat account of the IEPF Authority. All stof such shareholders who have not encashed their dividends for seven consecutive years i.e. for the FY 2017-18 and onwards, whose equity shares are liable to the transferred to the ferral account of the IEPF Authority in thus

A list of such shareholders with invertible the consecutive years i.e. for the FV 2011-18 and onwards, whose equity shares are liable to be transferred to the demat account of the IEPF Authority in due course, is displayed on the website of the Company under investors section (https://krentlimited.com/).

The Company is in the prices are fearable; individual communication to the said free consecutive to the company in the prices of sending individual communication to the said some prices of sending individual communication to the said some prices of the company's Registers and Share Transfer Agents (RTA) to claim the unclaimed dividend in the event, the Company does not receive a valid claim from the concerned shareholders on or before 25° August 2025, the Company will proceed to transfer the shares to the demat account of the IEPF Authority, in due course.

on or before 25' August 2025, the Company will proceed to transfer me shares to the demat account of the IEPF Authority, in due course. If the shares are held in physical form, new share certificate(s) will be issued and transferred in favour of the demat account of the IEPF Authority on completion of necessary formalities. The original share certificate(s) which compared to the compared to the

ors no. 4v, coregaon, DISI. Mumbal by executing a registered agreement for sale dated 27.10.04, Document No BDR2-8573-2004 and 27.10.04 Document No BDR2-9836-2004 from Shri. Tripat Oberoi & Smt. Kavita Oberoi

Kavita Oberol. While traveling from Gorogaon (E) to Mulund along with the previous origina builder agreement for sale dtd. 12.04.03, Document No BDR2-5020-2003 & Original Receipt has been lost at Gorogaon (E) pertaining to the Industria Unit No. 204, 2nd Floor, A-Wing, adm. 36.43 Sq. Mtrs. Carpet in the building.

Original receipt. Methods of the public and solid Stage Methods of the public and in the building and methods. As a few methods of the public and the public

PUBLIC NOTICE

For and on behalf ARISTO APARTMENTS CO-OP HSG. SOC. LT

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public MR. SAMIR HARSHADRAI DOSH an owner of FLAT No. 1005, FLOOR, SAVERIA, WING B, BUILD NO 4, PROJECT SOLSTI GHATKOPAR EAST, MUMBAI 401

Place: Mumbai Sd/ Date: 05.12.2024 Adv. S. M. KANADE Advocate High Co 17, Gold Filled Pla

Sion West, Mumbai 400017. M. No : 989.

### PUBLIC NOTICE

of Prarthan 185, Sector 400706), ho

JDCO/ESTATE-1/2023/8000211046 hey have applied for a duplicate bertificate. The Society invites claims or objections within 14 days of this notice. Supporting documents must be submitted to the Society Secretary at the above address.

hove address.

I no claims/objections are received within the stipulated time, the Society will proceed to Issue the duplicate ertificate per its bye-laws. The Society's egistered bye-laws are available for spection at the Secretary's office on oroking days from 10 AM to 4 PM.

### IN THE HIGH COURT OF JUDICATURE

AT MADRAS
(Ordinary Original Civil Jurisdictic C.S (Comm Div) No. 86 of 2023 1) Studio Green, and another,

VS 1)M/s Jayanna Combines, and 2 others ...Defende

M/s. Supercluster Productions Represented by its sole Proprietor Mr. Shabuddin Choudhary, At 214, Second Floo Kartik Complex, New Link Road, Andheri West, Mumbai, 400453, Maharastra. Please take notice that the above-name

Please take notice that the above-named Plaintiff has filed the above mentioned C.S. (Com.Div) No. 86 of 2023 before the Hon'ble court, the matter came up for hearing 25.11.2024 and the Hon'ble court directed to effect substituted service on the 3rd Defendant by effecting paper publication in any vernacular daily, having wide circulation in Defendant by eneuring paper publications any vernacular daily, having wide circulation in the State of Maharastraand posted the matter for the hearing on 21.12.2024. Therefore, be present on the said day either in person of the processing counsel failing which the matter of the processing of the pro

BSE INSTITUTE LIMITED Regd. Office: 25th Floor, P. J. Towers, Dalal Street, Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400001

CIN: U80903MH2010PLC208335 Email Id:

chandrakant.joge@bsebti.com Website: https://www.bsebti.com

For Trent Limited Krupa Anandpara ompany Secretary

FORM NO. RSC - 4 Before the National Company Lav Fribunal Bench at Mumbai

Company Application No. CP/124/2024 BSE Institute Limited......Ap
Publication of Notice

Notice may be taken that an application was presented to the Tribunal at National Company Law Tribunal Mumbal Bench, on the 25th day of November, 2024, for confirming the reduction of the share capital of the above company from Rs. 50,00,000/-(Indian Rupees Firty Crores Only) to Rs. 1,00,00,000/-(Rupees One Crores only).

(Rupees One Crores only). The notices to individual creditors have been issued. The list of creditory prepared on the 20th day of July 2024 by the company is available at the registered office of the company at 25th Floor, P. J. Towers, Dalal Street, Mumbai Chay Mumbai Maharsul, India, 400001 for inspection on all working days during 11 AM to 4 PM between Monday to Friday.

If any Creditor of the company has an If any Creditor of the company has any objection to the application or the details in the list of creditors, the same may be sent (along with supporting documents) and details about his name and address of his Authorized Representative, if any, to the NCLT, Murn bai B ench and simultaneously be serve upon the Petitione Company within three months of date of this notice.

If no objection is received within the time stated above, entries in the list of creditors will, in all the proceedings under the above petition to reduce the share capital of the company, be treater is correct.

It may also be noted that a hearing has been fixed for 17th day, March, 2025 on which the Tribunal shall hear the application. In case any creditor intends

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public by and large that I am instructed by my client M/s. INDU DEVELOPERS to investigate their Ownership rights, title interest and benefits with respect to the land bearing benefits with respect to the land bearing Survey No. 817 area admessing about 13,715 Sq. Mtrs., Survey No. 81/2 area admensuring about 14,305 Sq. Mtrs., Survey No. 81/3 area admensuring about 3,146 Sq. Mtrs. and Survey No. 81/4 area admensuring about 40,926 Sq. Mtrs. totally area admensuring about 40,925 Sq. Mtrs., lying, being and situated at Village: Barvial Tolkuk: Karjat. District: Raigad, Nebrarostura ("Said Plat").

Mandrashrat, Sale Mot. J. ALL PERSONS having any claim to or any share, right, title and interest against or to the said Plot/Project Land by way of sale, transfer, assignment, mortgage, lien, lease, trust, gift, charge, easement sion, inheritance, maintenance o otherwise howsoever are hereby required to make the same known to the ornerwise "nowsoere" are neterity required to make the same known to the undersigned in writing, at my office address mentioned below within 15 days from the date of publication hereous clongwith documentary proof in support of such cloim, falling which is shall certify the Ownership rights of M/s. INDI DEVELOPERS with respect to the land bearing Survey No. 817 area admeasuring about 13,785 Sq. Mtrs., Survey No. 8170 area admeasuring about 14,306 Sq. Mtrs., Survey No. 8170 area admeasuring about 14,306 Sq. Mtrs., Survey No. 8170 area admeasuring about 14,306 Sq. Mtrs., totally carea admeasuring about 40,305 Sq. Mtrs., brigh, being and situated at Villages Borvall. Tolkek Korjot, District: Raigad, without having any reference to such claim, if only, and the same shall be deemed/considered to have been welved and/or givenup.

### THE SAID PLOT / PROJECT LAND ABOVE REFERRED TO:

REFERRED TO:
ALL THAT piece and parcel of land bearing
Survey No. 81/1 area admeasuring about
13,715 Sq. Mtrs., Survey No. 81/2 area
admeasuring about 14,306 Sq. Mtrs.,
Survey No. 81/3 area admeasuring about 3,146 Sq. Mtrs. and Survey No. 81/4 area admeasuring about 9026 Sq. Mtrs, totally

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT 1960 Act 156. Rule 1961. Rule 107. ATTACHED TO SANGLI VAIBHAV CO. OP. CR. SO. LTD 143, Khetan Chambers, Ground Floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai - 400001, Phone No.022-22694996/97. Email - sanglivaibhav@gmail.com FORM "Z"

RECOVERY OFFICER

(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY Whereas Shree. R.A.Chavan the undersigned being the recovery officer

of the Sangli Vaibhav Co-Op.Credit Society Ltd Mumbai under the Maharashtra Co-Operative Societies rules 1961 issued a demand notice date 23.04.2024 calling upon the judgment debtor MR. Ravindra Kumar Baijnath Tiwari to repay an amount mentioned in the notice being Rs.12,24,898/- in words (Rupees- Twelve Lakh Twenty Four Thousand Eight Hundred Ninety Eight only) within a period of 15 (fifteen) days from the date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issued a notice before attachment dated:-15.05.2024 and attached the property described herein below the judgment debtor having failed to repay the amount notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-Operative Societies rules.1961 on this 28th day of August 2024. The judgment debtor in particulars and the public in general is hereby

cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Sangli Vaibhav Co-Op.Credit Society Ltd Mumbai for an amount Rs. 12,24,898/- (Rupees-Twelve Lakh Twenty Four Thousand Eight Hundred Ninety Eight only) and interest thereon

Residential Space - Siddhesh Apartment Flat No.210, Second Floor, Nalasopara (W) Survey Tal- Vasai, Dist- Palghar. (Area-900 sq FTS)

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

For Western India Shipyard Limited (In liquidation) CA. Om Prakash Kanoongo,

**GADHIMAI FESTIVAL** | Activists station themselves at border towns to save animals ahead of the world's largest sacrifice

# 'We are going to save as many lives as possible'

**Dhairya Gajara** 

MUMBAI

Animal rights activists have stationed themselves at key checkpoints of Indo-Nepal border towns ahead of the world's largest animal sacrifice festival in the neighbouring country.

The volunteers are assisting border security forces to confiscate the animals being illegally transported to the Gadhimai Festival. The Free Press Journal

Gadhimai

has earlier reported

about

Festival in Nepal's Bara district, where lakhs of animals including buffaloes, goats and pigeons are sacrificed for religious beliefs. The FPJ has campaigned against this practice and reported about the animal rights activists and nongovernment organisations stepping up to demand an end

to cruelty against animals. Ahead of the festival, the Humane Society International / India (HSI / India) and People For Animals (PFA) are urging devotees not to bring animals for sacrifice. HSI/India and PFA have deployed teams to assist the Sashastra Seema Bal (SSB) in their work prohibiting the illegal transport of animals across the border.

Under the leadership of border forces, HSI/India and PFA are working to ensure that confiscated animals are taken to safety in accordance with Indian laws. The volunteers are conducting thorough vehicle checks to ensure that no animals are smuggled across. In the last two days, the volunteers have rescued hundreds of buffaloes, goats and pigeons that were bound



3.500

beheaded.

Pamphlets in local languages distributed in 12 villages near the devotees not to sacrifice their animals

for the festival to be

Arkaprava Bhar, HSI/India's senior manager of campaign capacity building, who is leading efforts at the border, said, "Our mission is not just about stopping the illegal transport of animals but about standing up for compassion in our traditions. In the past two days, we've stopped vehicles carrying animals for the festival where they would have been beheaded had we not been there. We will save as many lives as possible and spread the message to end blood sacrifice."

5,00,000+

Animals killed in 2009

**2.**5 lakh

2014 and 2019

Animals sacrificed in

A few days prior to the border work, the teams also conducted door-to-door awareness campaigns and distributed around 3,500 pamphlets in local languages in 12 villages near the border, urging devotees not to sacrifice their animals.

HSI/India and PFA have been working since 2014 to stop animal sacrifice at Gadhimai. According to their claims, the gruesome animal sacrifices have considerably reduced from an estimated more than five lakh animals

killed in 2009 to around 2.5 lakh animals in 2014 and 2019. Held every five years in

Bariyarpur village in the Bara district of Nepal, the Gadhimai Festival is known as the world's largest animal sacrifice event. Tens of thousands of animals, including buffalo, goats, chickens, pigs, ducks and rats are beheaded as part of an historic ritual to appease goddess Gadhimai. the According to HSI, the majority of these animals are illegally transported from India into Nepal without any export licence

## **Raj Kundra** skips second summons in porn case

**Ashish Singh** MUMBAI

Businessman Raj Kundra, husband of Bollywood actress Shilpa Shetty, has once again failed to appear before the Enforcement Directorate (ED), skipping the second summons issued in connection with the ongoing money laundering probe linked to a pornography case.

Kundra was initially summoned by the ED last week to appear on Monday, but he requested additional time, which the agency declined and issued the second summons. The second summons required him to appear on Wednesday, but Kundra did not comply. According to sources, the ED is now preparing to issue a third sum-

In the same case, the ED has also summoned actress Gehana Vasisth, directing her to join the investigation on December 9.

Last week, the agency conducted extensive raids on 15 properties linked to Kundra and his associates in Mumbai and Uttar Pradesh. Kundra's Juhu residence and premises associated with Vasisth were among the locations searched. The ED has frozen several bank and demat accounts belonging to both Kundra and Vasisth, sources confirmed.

The ED in May 2022 registered a case of money laundering against Kundra in connection with the porn case, based on an FIR registered against him by Mumbai Police in 2021 for allegedly running a porn racket. Kundra was arrested in connection with the case, pertaining to which ED is probing financial transactions. Vasisth had in September 2021 secured protection from arrest from the Supreme Court in the case.

# Babus, netas seek a bite of city's first seafood plaza

**Shefali Parab-Pandit** MUMBAI

The city's first seafood plaza, launched last November, has remained closed since the monsoon. While the stalls were shut from June to September due to the annual fishing hiatus, the plaza,

Internal conflicts among the women's self-help groups (SHGs) involved in the project, coupled with unresolved issues with the BMC, have further delayed its reopening, said sources.

located at Mahim Koliwada,

has not reopened.

The seafood plaza was designed to be a vibrant culinary hub, offering locals and visitors the opportunity to savour the freshest seafood right by the sea. Operated by 14 women's SHGs, the plaza was envisioned as a unique initiative to support both local tourism and the empowerment of women.

The BMC, through its G North Ward, provided essential resources such as tables. chairs, electrical lighting and waste collection systems, ensuring the infrastructure for the plaza's operation. Each SHG set up attractive gazebolike structures, complete with electric lights, enhancing the



ambiance and making it an appealing destination.

The plaza was closed during the monsoon season and was expected to reopen in October. However, political interference and internal disputes within the SHGs have kept it closed.

"Some local representatives tried to allot stalls to SHGs of their choice, which we will not tolerate. Unfortunately, the BMC turned a blind eye to the issue," said a member of one of the SHGs.

Their frustration became evident during the assembly election when a video went viral showing a fisherwoman in Mahim shutting the door of her house to the political candidates contesting from Mahim constituency.

"We have sent a letter to

SHGs instructing them to start their business from this month," an official said.

"The seafood plaza was meant to reopen in September, but in the beginning there was no response from the civic body. Also, disputes over stall allocation, influenced by political representatives, caused delays," Sharmila Naik, chairperson, Mahim Koliwada women's SHG, said.

"Due to political pressure, the plaza has remained closed for nearly three months. After the elections. the issue has been resolved, and discussions are now ongoing among the three societies and SHGs about prioritising local fisher women," she added.

# **BMC receives CRZ clearance for** Versova-Dahisar-Bhayandar road approvals, including those

### **Shefali Parab-Pandit**

MUMBAI

Almost a year after the BMC awarded the contract for the Versova-Dahisar Link Road and Dahisar-Bhayandar Link Road projects, it has received the first important approval the Coastal Regulation Zone (CRZ) clearance.

However, the civic body is yet to receive several other

from the Ministry Environment, Forest and Climate Change and the Maritime Board and the Bombay High Court.

The road is part of the Mumbai Coastal Road Phase 2, which will ease connectivity between the island city and the western suburbs.

The 20-kilometre project, estimated at Rs16,621 crore,

the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (54 of 2002).

will provide a vital connection between Versova and Dahisar.

A 5.6-km-long and 45metre-wide elevated road will be constructed to link Dahisar with Bhavandar. This new infrastructure is set to reduce the load on the Dahisar check naka by 30-35%. Furthermore, it will provide an alternate route to Mira-Bhayandar.

PROTECTING INVESTING FINANCING ADVISING

# सारस्वत दीनवत्सल संघ

(मुंबई पब्लिक ट्रस्ट रजि. क्र.ए.४४३ दि.२०-०९-१९५२) मधुकोष, १ला मजला, शं. वि. सोवनी पथ, गिरगांव मंबई ४००००४. दूरध्वनी (०२२)२३८९८९९४, व्दारा २३८६२२६९ कार्यालयीन वेळ: सायं. ६ ते ८.३० vatsalsangh@gmail.com Website-www.saraswatdeenvatsalsangh.org

## १०९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

सारस्वत दीनवत्सल संघाची १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २२-१२-२०२४ रोजी दुपारी ४.०० वा. सारस्वत ब्राह्मण समाज सभागृह, ज्ञां. वि. सोवनी पथ, गिरगांव, मुंबई येथे भरणार आहे. तरी सर्व सभासदांनी या सभेला अगत्यपूर्वक वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती.

२) दि. २१-०१-२०२४ रोजी झालेल्या १०८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून संमत करणे ३) संघाचा २०२३ ते २०२४ या कालावधीतील अहवाल आणि हिरोब तपासनीसांनी प्रमाणित केलेले ताळेबंद व आयव्यय पत्रक मंजर करणे

५) अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या इतर कामाचा विचार करणे.

प्रविण रेगे

(प्रमुख कार्यवाह) हिशोब तपासनीसांनी प्रमाणित केलेले ताळेबंद व आयव्यय पत्रक व अहवाल वार्षिक सभेच्या दिनांकापर्वी १० दिवस अगोदर संघाच्या कार्यालयातन घेऊन जाण्याची कपा करावी. सभासदास काही खलासा विचारावयाचा असल्यास सभेच्या तीन दिवस अगोदर प्रमुख कार्यवाह यांना लेखी कळविणे आवश्यक राहील.

वि.स्.: संघाच्या नियमावलीच्या नियम क्र. २३ नुसार सर्वसाधारण सभेस आवश्यक असलेली गणसंख्या न झाल्यास सभा १५ मिनीटे तहकुब करून सभेचे काम त्याच दिवशी त्याच ठिकाणी सुरू होईल. त्या सभेस गणसंख्येचे बंधन राहणार नाही

### **MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL-II** (Govt. of India, Ministry of Finance) 3rd Floor, MTNL Bhavan, Near Strand Cinema, Colaba Market, Colaba, Mumbai-400 005.

**ORIGINAL APPLICATION NO. 1225 OF 2023** 

**SUMMONS** 

UNION BANK OF INDIA

the prior approval of the Tribunal:

.... Applicant

WHEREAS, O. A. No. 1225 of 2023 was listed before Hon'ble Presiding Officer on 24.06.2024 WHEREAS, this Hon'ble Tribunal is pleased to issue Summons / Notice on the said Application under Section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of ₹ **47,74,448.2**\$ Application Along with Copies of Documents etc. Annexed). Whereas the service of summons could not be affected in the ordinary Course of manner an

whereas the Application for Substitute service has been allowed by this Tribunal.

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the Defendants are directed as under:

To show cause within 30 (Thirty) days of the service of summons as to why relief prayed for

(ii) To disclose particulars of properties of assets other than properties and assets specified by the applicant under Serial Number 3A of the Original Application; You are restrained from dealing with or disposing of secured assets of such other assets a

properties disclosed under Serial Number 3A of the original Application, pending hearing and disposal of the application for attachment of properties; You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and / or other assets and properties specified or disclosed under Serial Number 3A of the original application without

You shall be liable to account for the sale proceeds realized by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank of financial institutions holding security interest ov-

You are directed to appear before this tribunal in person or through an Advocate and file Writte Statement on **26.03.2025** at **11.00 a. m.** and show cause as to why reliefs prayed for shoul

rii) Take notice that in case of default, the Applicant will be heard, and the case shall be decide

iven under my hand and the Seal of This Tribunal on this date 02<sup>nd</sup> Dav of December. 2024.



Name & Address of all the Defendants :-Super Pack (Borrower), A Proprietorship Firm having its Office at :- 102, Amin Industri Estate, Sonawala X Road, Goregaon (East)-400 063.



### The EMD amount along with the reserve price of the immovable asset is given below Description of the immovable property "Flat No 104 & 105, 1st Floor, Madhura Tower CHS evni Pada, Off S.V. Road, Near Mother Care Hospita 16,39,440/ 1,63,94,400/

Registered Office: Indian Rayon Compound, Veraval, Gujarat-362266 Corporate Office: R-Tech Park, 10 Floor, Nirlon Complex, off Western

"APPENDIX- IV-A"

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Asset under the Securitization and Reconstruction of

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower, Co-Borrower (s)

and Mortgagor (s) that the below described immovable asset mortgaged to the Secured Creditor,

the physical possession of which has been taken by the Authorized Officer of Aditya Birla Finance

Limited, the mortgage properties will be sold through E-Auction on "As is where is", "As is what

is", and "Whatever there is" basis on 27.12.2024 for recovery of Rs.1,43,03,508.58

(Rupees One Crore Forty-Three Lakhs Three Thousand Five Hundred Eight and Paise Fifty-Eight Only) and interest thereon due and payable as on 21.12.2022. (This amount is

exclusive of TDS Calculation and Pre-Payment Charges, as applicable) and further interest and

other expenses thereon till the date of realization due to the Secured Creditor from **Borrowers**.

Co-Borrowers and Mortgagors namely Ashish Sharad Chemburkar and Sushma Ashish

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Secured

https://mortgagefinance.adityabirlacapital.com/Pages/Individual/Properties-for-Auction-under-SARFAESI-Act.aspx or https://sarfaesi.auctiontiger.net

PLACE: Mumbai Authorised Officer

(Aditya Birla Finance Limited) MUMBAI DISTRICT CO-OPERETIVE HOUSING FEDERATION LTD. MUMBAI.

Special Recovery and Sales officer, Maharashtra Co-operative Societies Ad

1960 Rule 156 & Rule 107 of Maharashtra Co-operative Societies Rule

1961, Attached to Mumbai District Co-operative Housing Federation LTD. 103, Vikas Primises, 11, G.N. Vaidya Marg, Fort, Mumbai - 400001. Tel. No.

022-22660068/22661043 PUBLIC NOTICE

## ecovery Certificate issued by the Assistant Registrar Co-operative Societies,

"S" Ward, Mumbai in Case No.2163 of 2019 dated 02/12/2019 under Section 154B-29 of M.C.S. Act 1960 (Disputant)

Bhawani Premises Co-op. Soc. Ltd.,

Shop, Jogeshwari (West), Mumbai- 400102"

Mr. Shrikant Sharma

(Opponent)

The Special Recovery and Sales officer invites offers in sealed envelopes from the interested parties in respect of below mentioned immovable Property put up for auction sales on "As is where is basis".

DISCRIPTION OF PROPERTY

Unit No. 110, Area 410 Sq. Ft. (Built up), at Bhawani Premises Co-op. Soc. Ltd., Jain Mandir Road, IIT Market, Powai, Mumbai - 400 076

The Tender Form, terms and condition of auction and other information car be obtained from the Special Recovery and Sales officer on any working day on payment of Rs.1000/- The inspection of the property may be taken on Dated - 21-12-2024 between 11:00 A.M. to 1:00 P.M. except recovery certificate dues all taxes, levies, or any other liabilities incurred on the property shall be born and paid by the Purchaser. Reserve Price for Auction are Rs.90.86.000=00. The sealed bid shall be accepted with interest free earnest money deposit of Rs.9,08,600=00. By Demand Draft/pay order on avoring Bhawani Premises Co-op. Soc. Ltd., The Special Recovery and Sales officer on or before Dated - 03-01-2025 between 11:00 A.M. to 5:00 P.M. at the above-mentioned address must receive the bids. The sealer enders received will be open on dated 04-01-2025 at 11:00 A.M. in the office of Special Recovery and Sales officer, The Mumbai District Co-operative Housing Federation Ltd. 103, Vikas Primises, 11, G. N. Vaidya Marg, Fort, Mumbai – 400001. The bidders present will be given and opportunity to mprove upon their bids. The successful bidder shall be required to pay mmediately an amount equal to 30 % of the bid amount. The balance

amount of the finalized bid should be pay within 30 days. The tenders received after the prescribed date, time will not be accepted. The Special Recovery and sales officer reserves the rights to Cancel process of Auction for any reason and reject all tenders without assigning any reasor whatsoever and to conduct negotiation, if necessary.

Given under my hand and seal of this Recovery and Sales Officer on this

Shri. Shankar Y. Parab Special Recovery & Sales Officer, The Mumbai District Co-operative Housing Federation Ltd.

### OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER, MINOR IRRIGATION DIVISION, SIMDEGA

e-Procurement Tender Notice **Two Envelope System** Tender Reference No. WRD/MID/SIMDEGA/BD/SLI – 08/ 2024-25

	Letter No. Date :- 04/12/2024					
1.	Name of the work:-	Construction of Solar Lift Irrigation Scheme at Parkala Block- Kurdeg				
2.	Estimated Cost (Rs.)	Rs. 1,08,20,000=00				
3.	Cost of Tender Paper (Rs.)	Rs. 10,000=00				
4.	Earnest MoneyDeposit (Rs.)	Rs. 2,16,400=00				
5.	Time of Completion.	335 days (11 Month)				
6.	Mode of Submission of Tender	Online Through www.jharkhandtenders.gov.in				
7.	Date of Publication of Tender on website	Date 13/12/2024 Time 2:00PM.				
8.	(http://jharkhandtenders.gov.in ) Last date/Time for downloading of bidding documents and submission of tender on website	Date 27/12/2024 Time up to 5:00 PM.				
9.	Submission of Tender Fee and EMD	Start Date-13/12/2024 Time- 2:00 PM. Last Date- 27/12/2024 Time- 5:00 PM				
10.	Technical Bid Opening Date	Date- 30/12/2024 Time- 02.00 PM				
11.	Officer Inviting Bids	EXECUTIVE ENGINEER,MINOR IRRIGATION, DIVISION,SIMDEGA.				
12(a) (b)	Contact no. of Procurement officer E-mail of e-procurement Officer	7004377291 midivsimdg@gmail.com				
13.	Helpline number of e- Procurement cell.	0651-2491232				

Work will be awarded to those bidders {specially MNRE approved channel partners/MNRE approved manufacturers/ MNRE approved PV system integrators/ A registered manufacturers/ Company/ Firm/ Corporation in India (including MSME of Jharkhand) of at least one of the major sub system namely pumps or PV System electronics (confirming to National/ International Standards)/ any other agencies having experience of installation and commissioning of such solar powered irrigation schemes}. Empanelled Indigenous Manufacturers of 10.HP pumps (AC/DC Surface water Pumps) in the department with all accessories for off-grid stand alone SPV water pumping systems can also take part in the bid for executing the whole work of the bid. However those bidders who have not yet registered in Water Resources Department can also submit their bid provided they will have to get themselves registered in Water Resources Department within two months from the date of allotment of work

Only e-Tender will be accepted. Further details can be seen on website http://jharkhandtenders.gov.in PR 341154 Simdega(24-25).D

**Executive Engineer.** M.I.Division, Simdega.

It is hereby notified that, my client i.e. **GHARDA FOUNDATION**, intend to purchase premises on Ground-Lower (part), Ground – Upper (part), First Second & Third Floors, total admeasuring 6269 Sq.Ft. Carpet with Land beneath thereto admeasuring 3778.50 Sq.Ft. for Hospital, more particularly described herein below (hereinafter referred to as 'said property') from Dr. UMESH DINKAR DATE, the Owner of the said property. My client have found it necessary to verify said Owner's Title to the said property. Any person or persons having any Right, Title, Claim, Share and nterest whatsoever in respect of the said property and/or any encumbrances of whatsoever nature like Mortgage, Lien, Lease Possession, Easement, Court decree, Maintenance, Gift or any othe encumbrances of whatsoever nature. They are hereby informed to write to me at my office address at 201, Second Floor, Parmeshwari Plaza Netaji Subhash Road, Mulund (West), Mumbai - 400080 therewith relevant supporting documents within 14 days time from the date of publication of this NOTICE, failing which my client shall presume that there are no encumbrances whatsoever in respect of the said property.

**PUBLIC NOTICE** 

DECORM TIGHT OF COMPT NOT ENTIT				
Floors	Premises in Sq.Ft. (in carpet)			
Ground – Lower (part)	687			
Ground – Upper (part)	615			
First	2,923			
Second	1,496			
Third	548			
Total	6,269			

of the Building known as 'AATMABODH' together with Land beneath thereto admeasuring 3778.50 Sq.Ft., situated, lying & being at Patka Road, Opp. KDMC Office, Dombivli (East), District Thane – 421 201, Bearing Survey No. 27 (part), Hissa No. 3 and C.T.S. No. 5677 of Village Gajbandhan Patharli [(Dombivli (New)], Taluka Kalyan, District Thane Assessed under the Kalyan Dombivli Municipal Corporation. Dated: 05th Day of December, 2024.

For M/s. MOHAN K. TATARIA & CO. **ADVOCATES** 

Till 26.12.2024 From 11:00 AM to 06:00 PM

MOHAN K. TATARIA Proprietor

to 01:00 PM

NOTICE is hereby given to public at large for inviting bids from interested bidders in connection with the e-Auction process to be held by the Liquidator of Shrenuj & Company Limited -in liquidation ("Corporate Debtor"), for the acquisition of assets of the Corporate Debtor a standalone basis as per details mentioned in the table below. The Corporate Debtor is under iquidation by virtue of the Order dated 12.07.2021 (Detailed order received on 06.10.2021 passed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench. The Corporate Debto was in the business of manufacturing, distributing, marketing, retailing, importing and exporting of diamonds and diamond jewellery.

27.12.2024

Last date for submission of request letter of

participation/KYC /Undertakings

M/s. Shrenuj and Company Limited in the form of

'				with prior appointment with Mr. Vijay Kale (+91 9890382788)			
E-	E – Auction Portal			s://indiaeauct	ion.com/		
E-au	uction Tender document & Aucti	on Notice	http	s://indiaeauct	ion.com/		
Ape	xrise Consultant and E-Service		Tusl	har Parikh (Mo	: 799082235	1)	
Con	tact Person		Ema	ail Id: admin@	gindiaeauction	n.com	
Details of Assets							
Sr. No.	Particulars	Reserv Price	- 1	EMD	Bid Incremental Amount (INR in Lakhs)	Date and time of e-auction (With unlimited extension of 5 minutes each)	
1.	Investment in M/s. Kiara Jewellery Private Limited of		000	1,11,00,000	10	31.12.2024 From 11:00 AM	

28,10,000 shares being 50% nolding in the Company. is clarified that this invitation purports to invite interested bidders and does not create any ind of binding or obligation on the part of the Liquidator or the Corporate Debtor to effectuati the sale. The Liquidator reserves the right to cancel or modify the process and / or not to accept and / or disqualify any bidder without assigning any reason and without any liability. The ntending bidders should make their own independent inquiries regarding the items put on

The sale of assets of the Corporate Debtor through e-Auction will be conducted strictly on "AS IS WHEREIS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS BASIS" and "NO RECOURSE BASIS". For information on tender document and other details email your request at eoi.shrenuj@gmail.com, or his team member, Ms. Payal Jain at 022 3590 9216.

Brijendra Kumar Mishra ( Liquidator) For Shrenuj and Company Limited- In Liquidation IBBI Registration No.: IBBI/IPA-002/IP-N00109/2017-18/10257 AFA: AA2/10257/02/311225/203487 valid till 13.12.2025 eoi.shrenuj@gmail.com (Process specific)
mishrabk1959@gmail.com (Registered with IBBI)
Address of the Liquidator registered with IBBI: Flat No.202, 2nd floor, Bhoj Bhavan, Plot
No.18-D, Shivpuri, Sion-Trombay Road, Chembur (East), Mumbai City, Maharashtra- 40007
Correspondence Address: Waterfall Insolvency Professionals Pvt. Ltd.,
1221, Maker Chamber V, Nariman Point, Mumbai- 400021

CIN: L24240MH1952PLC008951 Registered Office: Bombay House, 24 Homi Mody Street, Mumbai 400 001 Tel: (91-22) 6700 8090

E-mail: investor.relations@trent-tata.com; Website: www.trentlimited.com Notice to shareholders for transfer of equity shares to Investor Education and Protection Fund ('IEPF') Demat Accour

As per Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor cation and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereto (the Rules), the Company is required to transfer the shares, in respect of which the dividend remains unpaid or unclaimed for a period of seven consecutive years or more to the demat account of the IEPF Authority.

A list of such shareholders who have not encashed their dividends for seven consecutive years i.e. for the FY 2017-18 and onwards, whose equity shares are liable to be transferred to the demat account of the IEPF Authority in due course, is displayed on the website of the Company under Investors section https://trentlimited.com/). The Company is in the process of sending individual communication to the said

and transferred in favour of the demat account of the IEPF Authority on completion of necessary formalities. The original share certificate(s) which

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and the equity shares transferred to the IEPF. Both the unclaimed dividend and the equity shares transferred to IEPF can be claimed back by the concerned shareholders from the IEPF Authority by making an

Company's RTA, Link Intime India Private Limited, Unit: Trent Limited, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumba 400 083, Tel.: 8108118484 or raise your request on their website through their link which is https://liplweb.linkintime.co.in/helpdesk/service\_Reques.html.

shareholders. Shareholders are requested to forward the requisite documents as mentioned in the said communication, to the Company's Registrar and Share Transfer Agents (RTA), to claim the unclaimed dividend. In the event, the Company does not receive a valid claim from the concerned shareholders on or before 25" August 2025, the Company will proceed to transfer the shares to the demat account of the IEPF Authority, in due course. If the shares are held in physical form, new share certificate(s) will be issued

stand registered in the name of the shareholder will be deemed cancelled and non-negotiable. If the shares are held in demat form, the Company will inform the Depository by way of corporate action for transfer of shares to the dema account of the IEPF Authority.

online application in the prescribed web Form IEPF-5 on the website www.iepf.gov.in and sending the physical copy of the same duly signed along with the requisite documents enumerated in Form IEPF-5 to the Company at the registered office address. In case the shareholders have any queries on the subject, they may contact the

> For Trent Limited **Company Secretary**

### जाहीर नोटीस

"डॉटम सुपर स्ट्रक्चर्स एल. एल. पी."

ामच्या, प्रस्तावित **प्लॉट सर्वेक्षण क्रमांक ६जी(पार्ट), मागाठाणे गांव, राम नगर, एस.व्हि. रोड, बोरीव**ल वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र येथील झोपडपट्टी पुनर्विकास योजना अंतर्गत "हिल्टन को—ऑप. हाऊसिंग **सोसायटी" या रहिवासी व व्यावसायिक** प्रकल्पाला पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्राल भारत सरकार, यांच्याकडून पर्यावरण विषयक मंजुरी देण्यात आली आहे. पर्यावरण ना हरकत प्रमाण अनुक्रमे Environmental Clearance Identification No. - EC24C3801MH5394268! File No. - 21-98/2024-IA.III दिनांक 05-08- 2024 रोजी प्राप्त झाले आहे.

सदर पर्यावरण विषयक मंजरीची प्रत केंद्रिय पर्यावरण, वन आणि जलवाय परिवर्तन मंत्रालय, भा सरकार यांच्या <u>https://parivesh.nic.in</u>या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



### मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ३

सेक्टर ३०ए, रघुलीला मॉलच्या बाजूला, वाशी रेल्वे स्टेशन जवळ वाशी, नवी मुंबई-४००७०३ आर.पी.क्र. २४२ सन २०२३

डॉ. कैलाश कृष्ण कुमार बोथारे आणि इतर ..प्रमाणपत्र कर्जदा

विक्रीची उद्घोषणा मांडण्याकरिता सूचना

सीडी-२. डॉ. प्रतिभा कैलाश बोधारे. दोघांचाही पत्ता येथे: फ्लॅट क्र. १००१. १०वा मजला. सिद्धीविनायक श्री कप सीएचएस. लि., शिवाजी पार्कच्या समोर, डॉ. एम. बी. राऊत रोड, प्लॉट क्र. १२९, दादर (प), मुंबई - ४०००२८ ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी यांनी व्याज आणि खर्चासह रू. ५.२५.९४,२१२.०८ (रुपये पाच कोटी **पंचवीस लाख चौऱ्यान्नव हजार दोनशे बारा आणि आठ पैसे मात्र)** ची रक्कम अर्जदार बँक/वित्तीय संस्थेला चुकती करण्यासाठी ओ ए क १९५० सन २०१९ मध्ये वसली प्रमाणपत्र निर्गमित केले होते आणि

ज्याअर्थी तुम्ही सीडी रक्कम चुकती केलेली नाही आणि निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद मिळकत जप्त केली आणि तिच्या विक्रीचे आदेश दिले. तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, विक्रीची उद्घोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता ३०.१२.२०२४ र्ह

तारीख निश्चित करण्यात आली आहे. तम्हाला उदघोषणा मांडणीमध्ये सहभागी होण्याकरिता आणि सदर मिळकत किंव तिच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बोजा, प्रभार, दावे किंवा दायित्वे निम्नस्वाक्षरीकारांना कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे.

स्थावर/जंगम मिळकतीचे परिशिष्ट फ्लॅट क्र. १००१, १०वा मजला, सिद्धीविनायक श्री कृपा सीएचएस. लि., शिवाजी पार्कच्या समोर, डॉ. एम. बी. राऊत रोड, प्लॉट क्र. १२९, दादर (प), मुंबई - ४०००२८.

सदर ०४.१२.२०२४ रोजी माझ्या हस्ते आणि सदर शिक्क्यासह दिले



(दीपा सुब्रमनियन) वसुली अधिकारी-१

प्रमाणपत्र धारक

### ई-लिलाव सूचना श्रेनुज अँड कंपनी लिमिटेड (अवसायनातील) इंसॉल्व्हंसी आणि बँकरप्टसी कायदा २०१६ अनुसार कॉर्पोरेट ऋणको यांच्य मालमत्तांची स्वतंत्र तत्वावर मत्तेची विक्री

याद्वारे आम जनतेला कळविण्यात येते की, श्रेनुज अँड कंपनी लिमिटेड (अवसायनातील) (कॉपॉरेट कणको) यां अवसायक यांच्याकडून होणाऱ्या अवसायनात कंपनीच्या मालमत्तांच्या इ लिलाव प्रक्रियेच्या संदर्भात इच्छू बोलीदारांकडून बोली आमंत्रित करण्यात येत आहेत, कॉपॉरेट ऋणको यांच्या मालमत्ता ताब्यात घेण्याकरिता, स्व तत्वावर खालील प्रमाणे नमूद केलेल्या तालिकेत विस्ताराने नमूद केलेल्या तपशिलानुसार ही विक्री प्रक्रिया होणार आहे कांपोरेट क्रणको हे आदेश दिनांकीत १२-०७-२०२१ अनुसार ( सविस्तर आदेश दिनां ०६-१०-२०२१ रोजी प्राप्त ) अवसायन प्रक्रियेत असून, हा आदेश माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद यांच्या मुंब खंडपीठाने दिला आहे. कॉर्पोरेट ऋणको हे हिरे आणि हिऱ्यांचे दागिने यांचे उत्पादन, वितरण, विपणन, किरकोळ विर्क्र आयात आणि निर्यात व्यवसायात होते.

सहमानासाठा विनता पत्र / कवावसा सदिर करण्याचा				57.57.7070			
अंतिम तारीख							
ईएमडी सादर करण्याची अंतिम तारीख			२२७.१२.२०२४				
पाहणीची तारीख आणि वेळ			२६.१२.२०२४ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ६.००				
			श्री. विजय काळे (+ ९१ ९८९०३८२७८८) यांच्या पूर्व परवानगी नुसार				
इ लिलाव पोर्टल			https://indiaeauction.com/				
इ लि	इ लिलाव निविदा प्रपत्र आणि लिलाव सूचना			https://indiaeauction.com/			
लिंक	लिंक स्टार इन्फोसिस प्रायव्हेट लिमिटेड संपर्क व्यक्ती			श्री. तुषार पारिख (मोबा: ७९९०८२२३५१)			
			ईमेल आयडी : admin@indiaeauction.com				
मत्तांचा तपशील							
अ.	तपशील	राखीव	किंमत	ईएमडी	बोली वाढविण्याची	ई लिलावाची तारीख आणि	

अमर्यादित विस्तारासह) कंपनीमध्ये ५०% धारणा असलेल्या ३१.१२.२०२४ २८,१०,००० शेअर्सच्या स्वरूपात मे श्रेनुज ॲन्ड कंपनी लिमिटेड ची मे. कियारा असे स्पष्ट करण्यात येते की, हे निमंत्रण इच्छूक बोलीदारांना आवाहन करण्यासाठी आहे आणि अवसायक तसेच कॉपॉरेट ऋणके याना विक्री प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी ते बंधनकारक नाही, प्रक्रिया रह करण्याचा किंवा संधारित करण्याचा अधिकार

असमायक योगी रायुन ठेवला आहे तसेच कोणतेती कारण न देता बोलीदार यांची बोली न स्वीकारण्याचा किवा बोलीदार यांच असमायक योगी रायुन ठेवला आहे तसेच कोणतेती कारण न देता बोलीदार यांची बोली न स्वीकारण्याचा किवा बोलीदार यांच अपात ठरविण्याचा अधिकार अवसायक यांचा आहे आणि त्यांच्यावर त्यांची असणार नाही. लिलावासाठी ठेवण्यात आलेल्य मालमत्तांची स्वतंत्र पाहणी आणि चौकशी इच्छूक बोलीदार करू शकतात. कॉपीरट ऋणको यांच्या मालमत्तांची विक्री इ लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून आणि ''जसे आहे जिथे आहे'', ''जे आहे, ते आहे

आणि ''जसे काही आहे तेथे आहे'', घेण्यात येणार आहे. निविदा प्रपत्राच्या माहितीसाठी तसेच अन्य तपशील जाणन घेण्यासाठी आपली विनंती इ मेलच्या माध्यमात ....च ८.च्या चारपाचारा वसच अन्य वपशाल जाणून घण्यासाठी आपली विनती इ मेलच्या माध्यमात्. eoi.shrenuj@gmail.com येथे पाठवाबी किंवा त्यांच्या चमूचे सदस्य श्रीमती पायल जैन यांच्याशी + ०२२ ३५९० ९२११ यांच्याशी संपर्क साधावा.

दिनांक : ०५.१२.२०२४ ब्रिजेंद्र कुमार मिश्रा (परिसमापक) श्रेनुज अँड कंपनी लिमिटेड - अवसायनातील यांच्या करिता आयबीबीआय नोंदणी क्रमांक : आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन००१०९/२०१७-१८/१०२५७

एएफए: एए२/१०२५७/०२/३११२२५/२०३४८७ १३.१२.२०२५ पर्यंत वैध eoi.shrenujgmail.com (प्रोसेस स्पेसिफिक) mishrabk1959gmail.com (आयवीवीआयकडे नॉदणी) अवसायक यांचा आयवीवीआय यांच्याकडे नॉदणीकृत असलेला पत्ता : फ्लॅट क्र. २०२, २ रा मजला, भोज भवन,

फ्लट क्र. २८ - डी, शिवपुरी, शिव - ट्रॉम्बे रोड, चेंबूर (पूर्व), मुंबई शहर, महाराष्ट्र ४०० ०४९ संप्रकांसाठी पत्ता : बॉटरफॉल इंसल्किस्मी प्रोफेशनल्स प्रायलेट लिमिटेड, १२२१, मेकर चेंबर ५, निरमन पाइँट, मुंबई ४०० ०२१

# তিপ্ৰা State Bank of India

प्राधिकृत अधिकाऱ्यांचे तपशील नाव : राजेश कांदरकर ई–मेल आयडी : team4.04107@sbi.co.in मोबाईल क : २०४२७५७००

जिच्या वसलीकरिता

इ. सादर करण्याची तारीर

आणि वेळ

स्ट्रेस्ड ॲसेट्स मॅनेजमेंट शाखा-। **शाखेचा पत्ता :** दी आर्केड. २ रा मजला. वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, कुलाबा,

. शाखेचा ई-मेल आयडी : sbi.04107@sbi.co.in

### लॅण्डलाईन क्र. (ऑफिस) : ०२२-२२१७ ७६७०. ई-लिलाव विक्री सूचना

ॲक्ट, २००२ अन्वये बँकेकडे भारग्रस्त केलेल्या स्थावर आणि जंगमे मालमत्तेची विक्री. निम्नस्वाक्षरीकारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये

खालील मिळकत/तींचा कब्जा घेतला आहे. तमाम जनतेला कळविण्यात येते की. बँकेच्या थकीत रकमांची रोकड करण्यासाठी खालील प्रकरणातील खाली वर्णन केलेल्या भारग्रस्त मिळकती/तींचा ई-लिलाव (सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत) **''जे आहे जेथे आहे तत्त्वाने** आणि **जे** आहे जसे आहे तत्त्वाने" करण्यात येईल.

कर्जदारांचे नाव वर्षा कॉर्पोरेशन लि., पत्ताः वर्षा १३, आदर्श सोसायटी, रामचंद्र लेन एक्स्टेन्शन, मालाङ श्री. शांतीलाल जे. जैन (हमीदार), पत्ता: वर्षा १३, आदर्श सोसायटी, रामचंद्र ले हमीदार(रां) चे नाव एक्स्टेन्शन, मालाड पश्चिम, मुंबई- ४०० ०६४.

> 3. श्री. शिरिष शांतीलाल जैन (हमीदार), पत्ता: वर्षा १३, आदर्श सोसायटी, रामचंद्र ले प्रकरटेन्शन, मालाङ पश्चिम, मुंबई- ४०० ०६४. ४. कु. इंद्रा शांतीलाल जैन (हमीदार), पत्ताः वर्षा १३, आदर्श सोसायटी, रामचंद्र ले

२. श्री. रंजन अम्रितलाल जैन (हमीदार), पत्ता: वर्षा १३, आदर्श सोसायटी, रामचंद्र ले

. रत्शन. मालाड पश्चिम. मंबई- ४०० ०६४. . मे. शरद कन्स्ट्रक्शन कंपनी (कॉर्पोरेट हमीदार), पत्ता: वर्षा १३, आदर्श सोसाय मचंद्र लेन एक्स्टेन्शन, मालाड पश्चिम, मुंबई- ४०० ०६४

१५.०२.२०१६ रोजीस रु. ४७,७४,४४,२५६.९५ (रु. सत्तेचाळीस करोड चौऱ्याहत्तर लाख चौवेचाळीस हजार दोनशे छपत्र आणि पैसे पंच्याण्णव मात्र) + पुढील व्याज आणि परिव्यय आहेत ती थकबाकी वजा वसुली काही असल्यास १५.०३.२०१६ रोजीची सरफैसी ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना. कु. इंद्रा शांतीलाल जैन (खाजगी हमीदार) गलक/नामाधिका -वर्षा १३, आदर्श सोसायटी, रामचंद्र लेन एक्स्टेन्शन, मालाड पश्चिम, मुंबई- ४०० ०६४, वेलेखधारकाचे नाव मिळकतीचे वर्णन वर्षा इमारत, प्लॉट क्र. १३, सीटीएस क्र.७२०, आदर्श सोसायटी, रामचंद्र लेन एक्स्टेन्शन, लिबर गार्डन जवळ, काचपाडा, मालाड पश्चिम, मुंबई– ४०० ०६४ क्षेत्र ६२५६ चौ.फू. बिल्ट अप . गखीव किंमन (ग.किं.) रू. १५,००,००,०००/-इसारा अनामत रक्कम रु. १,५०,००० . (इअर) ोली वाढविण्याची रक्कम रु. २,००,०००/-वाढविण्याची रक्कम नेरीक्षणाची तारीख आणि निरिक्षण १७.१२.२०२४ रोजी द्. ११.०० ते द्. ३.०० वा. ई-लिलावाची तारीख ई-लिलाव २०.१२.२०२४ रोजी स. ११.०० ते द. ०३.०० वा. . आणि वेळ सहभागी होण्यासाठी विनंतीपत्र / केवायसी ऑनलाईन सादरीकरीता ई–लिलाव साईट https://ebkray.ir दस्तावेज / इरठे चा परावा

ई-लिलाव **''जे आहे जेथे आहे''** आणि **''जे आहे जसे आहे तत्त्वाने''** करण्यात येईल आणि तो ''ऑनलाईन'' करण्या येईल. पीएसबी अलायन्स मार्फत लिलाव वेबपोर्टल (https://ebkray.in येथे) करण्यात येईल. मालमत्तेच्या संबंधित विचारणांसाठी कृपया संपर्क करा - श्री. राजेश कंधारकर, मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी

ऑनलाईन ई-लिलाव बोली प्रपत्र, घोषणा, ऑनलाईन लिलाव विक्रीच्या सर्वसाधारण अटी आणि शर्ती समाविष्ट ई-लिला

निविदा दस्तावेज वेबसाईट : (https://ebkray.in ) वर उपलब्ध आहेत. प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम माहिती आणि समजुतीप्रमाणे मिळकती/तींवर कोणतेही भार नाहीत. तथापि, इच्छुक

बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलावात ठेवलेल्या मिळकती/तींचे भार, हक्क आणि मिळकतीस बाधा आणा दावे/अधिकार/देणी याबाबत स्वतः स्वतंत्र चौकशी करावी. . बोली सादर करण्यापर्वी वैधानिक देय आणि तपशीलांसह सरक्षित मालमत्तेचे भार. लिलावात ठेवलेल्या मालमत्तेचे शीर्षक

आणि सुरक्षित मालमत्तेवर परिणाम करणारे दावे/हक्क/देय यांची तपासणी करणे, सत्यापित करणे आणि स्वतःचे समाधान करणे ही इच्छूक बोलीदारांची एकमात्र जबाबदारी असेल: वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या ई-लिलावाच्या सूचनेमध्ये नमुद्र केलेले तपशील अधोस्वाक्षरी केलेल्या अधिकृत

अधिकऱ्याच्या सर्वोत्तम माहितीसाठी सांगण्यात आले आहेत; तथापि, कोणत्याही त्रुटी, चुकीचे विधान किंवा वगळण्यासाठी अधोस्वाक्षरीदार जबाबदार / उत्तरदायी असणार नाही. यशस्वी खरेदीदार/बिडरने कोणतीही वैधानिक देय, कर, देय शुल्क, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, सोसायटी देय, सुरक्षित

मालमत्तेसाठी कोणतीही न भरलेली थकबाकी इत्यादि मालमत्तेची माहिती देण्यासाठी/वितरित करण्यासाठी लागू कायद्यानुसा न्याच्या/तिच्या/त्याच्या बाजुने भरावे लागणार आहे. सर्व वैधानिक/गैर-वैधानिक देय, कर, दर, मूल्यांकन, शुल्क, शुल्क इ. कोणाचीही देय देणे ही केवळ यशस्वी बोलीदाराचीच

यशस्वी खरेदीदार/बिडर लागू कायद्यानुसार त्याच्या/तिच्या नावे मालमत्तेची माहिती देण्यासाठी सहकारी संस्था/अधिकार

यांना देय असलेल्या कोणत्याही खर्च/खर्च/शुल्क/शुल्क इ.साठी पूर्णपणे जबाबदार असेल. जाहिरात म्हणजे बँकेकडून कोणतेही वचन किंवा कोणतेही अभिवेदन दिले असे नाही व तसे समज् नये. बँकेला ज्ञात किंव

अज्ञात सध्याच्या आणि भविष्यातील सर्व भारांसह मिळकत विकली जाणार आहे. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको हे कोणत्याही त्रयस्थ पक्षकारांच्या दावे/अधिकार/थकबाकीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाहीत. विक्री सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत विहित अटी/नियमांच्या अधीन होईल.

इतर अटी आणि शर्ती खालील वेबसाईटस्वर प्रकाशित केल्या आहेत 2. https://ebkray.in 2. https://bank.sbi

सही/-प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया क ऑफ इंडिया BOI

खार शाखा:- खार टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग. तळ मजला. खार पाली रोड, खार (प), मुंबई - ५२ दर.: ०२२-२६४९५००२/३/४/६/८. फॅक्स: ०२२-२६४९५००५ ईमेलः khar.MumbaiNorth@bankofindia.co.in

### कब्जा सूचना

(प्रतिभूत हित (अंमलबजावणी) अधिनियम, २००२ चा नियम ८(१) अंतर्गत) ज्याअर्थी.

निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ इंडिया, खार पश्चिम शाखे**चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी दंरोस्ट ॲक्ट २००२ आणि कलम १३(१२) महवाचता सिक्योरी दंरोस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या (नियम ३) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक **१०.०९.२०२४** रोजी **मागर्ण** सूचना जारी करून कर्जदार श्री. अखिलेश रामबाबु गुप्ता यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम म्हणजेच रु. १,००,७०,३१७.२२/ – (रुपये एक कोटी सत्तर लाख तीनशे सतरा आणि बावीस <mark>पैसे मात्र) १०.०९.२०२४ रोजी अनुसार</mark> अधिक <mark>११–०९–२०२४</mark> पासून त्यावरील व्याज य रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

कर्जदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने. कर्जदार, हमीदार आणि **सर्वसामान्य जनते**स याद्वारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **कब्जा** सदर ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (४) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **०३ डिसेबंर, २०२४** रोर्ज घेतला आहे.

विशेषतः कर्जटार आणि सर्वसामान्य जनतेस याटारे दशारा देण्यात येतो की सदर मिलकतीर्श कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **बँक** ऑफ इंडिया, खार पश्चिम शाखेकरिता रक्कम रु. १,००,७०,३१७.२२ (रुपये एक कोटी सत्तर लाख तीनशे सतरा आणि बावीस पैसे मात्र) अधिक ११.०९.२०२४ पासून त्यावरील व्याज आणि अनुषंगिक खर्चाच्या अधीन राहील.

तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

विठ्ठल मंदीर, एल.टी.रोड, दिहसर पश्चिम, मुंबई - ४०००६८ ६७०, ६७०(१), ते (४), ६७१, ६७१(१) आणि (२), ६१२.६१२ / १ आणि २, ६१३, ६१३ / १ ते ३.

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) १ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर-३०ए, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३. खटला क्र.: ओए/५३३/२०२४

कर्ज वसूली न्यायाधिकरण(कार्यवाही) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए) महवाचता ॲक्टच्या कलम १९ च्या उप-कलम(४) अंतर्गत समन्स

> यूसीओ बँक विरुद्ध

ठिकाण: मुंबई

दिनांक : ०३.१२.२०२४

(१) दिलीप थोरात डी/डब्ल्यू/एस/ओ- सखाराम

रोडच्या बाहेर, ठाणे,महाराष्ट्र -४२१००५ **येथे सुद्धा :-**१०४/७,१ला मजला राहुल इस्टेट बी केबिन रोड अंबरनाथ पूर्व ठाणे, महाराष्ट्र -४२१००५ येथे सुद्धा : २०२, २रा मजला सी विंग साई भास्कर रेसिडेन्सी संजीवनी हॉस्पिटलच्या मागे चिकणघर कल्याण पश्चिम ठाणे, महाराष्ट्र

(२) सुनीता दिलीप थोरात, फ्लॅट क्र. ४०२ ४था मजला साई फ्लॉवर बिल्डिंग ब्लॉक क्र. ९२९ रूम क्र.१८५८ कालीमाता मंदिर रोडच्या बाहेर, ठाणे, महाराष्ट्र -४२१००५ येथे सुद्धा-१०४/७,१ मजला राहुल इस्टेट बी केबिन रोड अंबरनाथ पूर्व, ठाणे महाराष्ट्र-४२१५०१

**ज्याअर्थी,** वरील नमूद **ओए/५३३/२०२४** नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर १९/०२/२०२३ रोजी सूचीबद्ध केला होता.

जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी;

(iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

(iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्य कोणत्याही मत्तांची आणि/िकंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री,

विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

ु अर्जदारांना सादर करण्याचे व **प्रबंधकां**समोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक: ०३/१२/२०२४ रोजी दिले



समन्स जारी करण्याकरीता प्राधिकृत अधिकारांची स्वाक्षरी

टीप: प्रयोज्य नसेल ते वगळावे.

प्रबंधक डीआरटी-III, मुंबई

# GODIE! CONSUMER PRODUCTS

गोदरेज वन, ४ था मजला, पिरोजशानगर, इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०७९

दू.: २५१८ ८०१०/२०/३०, फॉक्स : २५१ ८८०४० ई-मेल: investor.relations@godrejcp.com, वेबसाईट : www.godrejcp.com

समभागांच्या हस्तांतरणासाठी कंपनीच्या भागधारकांना सूचना (कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४(६) नुसार)

प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्स्फर अँड रिफंड) रुल्स, २०१६ (''रुल्स'') (त्याच्या कोणत्याही सुधारणा/दुरुस्त्या/ पुनर्अधिनियमितीसह) च्या आवश्यकतेच्या बाबतीत, कंपनीला सलग ७ (सात) वर्षांच्या कालावधीसाठी ज्यांच्या संबंधातील लाभांश प्रदान न करता किंवा दावा न करता पडून आहे ते शेअर्स केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आयईपीएफ अकाऊंटमध्ये हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

पुढे सूचना देण्यात येते की, मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे आरटीए हे ज्याचे लाभांश सलग ७ (सात) वर्षे दावा न करता पडून आहेत व ज्यांचे शेअर्स मार्च ७, २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी आयईपीएफकडे हस्तांतरित होण्यास पात्र ठरले आहेत त्या संबंधित भागधारकांना त्यांच्या शेवटच्या ज्ञात/आरटीएकडे उपलब्ध नोंदणीकृत पत्त्यावर वैयक्तिक पत्र पाठवत आहेत. सलग ७ (सात) वर्षे ज्यांनी त्यांनी त्यांच्या लाभांशाची रोकड केलेली नाही आणि ज्यांचे समभाग त्यामुळे आयईपीएफ अकाऊंटमध्ये हस्तांतरित होण्यास पात्र ठरले आहेत अशा भागधारकांची एक सूची कंपनीची वेबसाईट https://godrejcp.com/investors/details-of-shares-toienf येथे उपलब्ध आहे.

भागधारकांनी कृपया फेब्रुवारी २०, २०२५ पर्यंत दावा न केलेली लाभांश रक्कम आणि समभागांवर दावा करण्यासाठी कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट (आरटीए) म्हणजेच लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे उपरोक्त पत्रानुसार आवश्यक दस्तावेज पाठवावेत.

याद्वारे सूचना देण्यात येते की, भागधारकांकडून वैध दावा प्राप्त न झाल्यास कंपनी विनिर्दिष्टीत प्रक्रिया अनुसरून सदर रुल्सच्या आवश्यकतेनुसार पुढे कोणतीही सूचना न

देता सदर समभाग आयर्डपीएफ अकाऊंटमध्ये हस्तांतरित करेल. संबंधित भागधारकांनी ध्यानांत ठेवावे की, एकदा का समभाग आयईपीएफ

ऑथॉरिटीच्या डिमॅट अकाऊंटमध्ये हस्तांतरित झाले की, सदर रुल्स नुसार आयईपीएफकडे हस्तांतरित केलेले समभाग आणि दावा न केलेल्या लाभांश रकमेच्य संबंधात कंपनीविरुध्द कोणताही दावा करता येणार नाही.

www.iepf.gov.in वर उपलब्ध आहेत. भागधारकांनी पुढे ध्यानांत ठेवावे की. कंपनीने तिच्या वेबसाईटवर अपलोड केलेले तपशील म्हणजे रुल्स नुसार आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतरीच्या संदर्भात दिलेली पर्याप्त सूचना समजावी. ह्या बाबतीत कोणत्याही माहिती/स्पष्टीकरणासाठी, संबंधित भागधारक/दावेकरी

कंपनीला investor.relations@godrejcp.com येथे किंवा आरटीए, लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. यांना सी१०१, २४७ पार्क, लाल बहाद्र शास्त्री मार्ग, सुर्या नगर, गांधी नगर, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३, महाराष्ट्र-४०००८३, द्.: ९१ २२ ४९१८६०००, ई-मेल: rnt.helpdesk@linkintime.co.in येथे लिह शिकतात.

दिनांक: डिसेंबर ४, २०२४

ठिकाण: मुंबई

तेजल जरीवाला

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी (एफसीएस ९८१७) (A) IDBI BANK

डब्ल्यसीटी कॉम्प्लेक्स. कफ परेड

विक्री

सूचना

म्थावर मिळकतींच्या विकीकरिता जाहीर सचना

जोडपत्र IV-ए (नियम ९(१) साठी परंतके पहा) सिक्युरिटावझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फावनात्त्रियल ॲसेटस ॲण्ड एप्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता निवम ८(६) च्या सिक्युरिटी इंटरेस्ट (एप्फोर्समेंट) रुल्स, २००२ अंतर्गत स्थावर मत्तेच्या विक्रीसार्ट ई–िललाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार/गहाणदार बोकाडिया टेक्सटाई मिल्स प्रा. लि. आणि त्यांचे हमीदार श्री. शंकर लाल जैन, श्री. जयंतीलाल एस. जैन, श्री. सुधीर एस. जैन, श्री. जितें एस. जैन आणि श्रीम. भंवरी देवी जैन यांना सूचना याद्वार देण्यात येते की, खालील नम्यू वर्णिलेली स्थावर मिळकत तारा धनकोकडे गहाण/प्रभारित आहे, जिचा अन्वयिक कब्जा आयडीबीआय बँक लि., तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती आयडीबीआय बँक लि., तारण धनकोना थकीत रक्कम रू. १०,०१,५२,९४३/- (रूप आवका त्याना यतता आह. ता आवडाबाआ वका तत, तात्य वनकाना वकात रक्षम रू. ८०,४,४६,५४४) - (रूपव रहा कोटी एक लाख बावह हता नरूजी बेवाडीम मात्र) मार्च ३४,२०१२ रोजीम च्या बहुली करिता डिक्सेंबर २३,२०१४ रोजी ''जे आहे जेथे आहें'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काहि आहे तेथे आहें'' तत्त्वाने विकण्यात येणार

खाव किमत आणि इसारा अनामत रक्कम खालालप्रमाण राहाल.			
मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इअर	
	(रु. मध्ये रक्कम)	(रु. मध्ये रक्कम)	
जिमापित २.८० हेक्टर्स, सर्व्हें क्र.९६/३/२ (भाग), नविन सर्व्हें	५१२	५१	
'१२, गाव: गांधारे मध्ये, तालुका: वाडा, जि.: पालघर, महाराष्ट्र.			

वेबसाइट म्हणजेच <u>www.idbibank.in/dbiapp/e-auction.aspx</u> मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. कोणत्याही स्पर्टीकरणासाठी, इच्छुक पक्षकार श्री. राकेश वादव (संपर्क क्र. ९३५२३७५८९९), (ई-मेल-rakesh.yadav@idbi.co.in) आणि श्री. निपुण पालिवाल, (संपर्क क्र. ९१४०६८४२६५), (ई-मेल-nipun.paliwal@idbi.co.in) ई-लिलाव मदतीसाठी, कृपया कु. बी एम. सुम्मिया/ श्रीम. पूजा एम., ८९५१९४४३८३/९६८६१९६७५१, लॅण्ड लाईन-060-84962800.

ssystems.com/pooja.m@antaressystems.com) प्राधिकृत अधिकारी आयडीबीआय बँक लि

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ एमटीएनएल भवन, ३रा मजला, स्ट्रॅन्ड रोड, अपोलो बंदर, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४०० ००५.

मूळ अर्ज क्र. ५४४ सन २०२२

विरुद्ध मे. प्रिन्स एंटरप्राईजेस आणि अन्य **ज्याअर्थी, वरील नमूद ओ.ए. क्र. ५४४ सन २०२२** नामदार प्रबंधकासमोर **०८.१२.२०२२** रोजी सूचीबद्ध केला होता **ज्याअर्थी,** नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २०,२५,७१६.०५ च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरु. ाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्य

याअर्थी सर्वसामान्य पध्दतीने समन्सची बजावणी होऊ शकली नाही आणि ज्याअर्थी ह्या सन्माननीय न्यायाधिकरण द्वां र्यायी बजावणीच्या अर्जावर मंजुरी देण्यात आली.

. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० (तीस) दिवसांत कारणे

दाखविण्यासाठी: मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकर्त आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे:

iii) मिळकर्तीच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्य निकाली कादण्याम तम्हाला मञ्जाव क्रमण्यात आला आहे

v) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांर्च आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री. भाडेपडा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध

धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. म्हाला **३०.१२.२०२४ रोजी स. ११.०० वा.** लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व -**डीआरटी-॥** प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, मूचना घ्यावी की, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या ०५ **फेब्रवारी,** २०२४ रोजी दिले.

**१. मे. प्रिन्स एंटरप्राईजेस :** पत्ता :- दुकान पत्ता क्र. १४०७, जवाहर इंडस्ट्रियल इस्टेट, सेक्टर-२०, न्यु इंग्लि

स्कलच्या जवळ. कामोठे. नवी मंबई - ४१० २०९. श्रीम. शितल विशाल इंगळे : पत्ता :- येथे बी-१०३, मयुर पार्क, प्लॉट क्र. १/२२, सेक्टर-३६, कामोठे, नर्व

### राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई येथील मुंबई खंडपीठासमो सी.ए. (सी.ए.ए.)/२७२/(एमबी) २०२३ मधील

सी.पी. (सीएए)/२२२/(एमबी)/२०२४ कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणांत;

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि अन्य प्रयोज्य तरतुदी आणि त्याअंतर्गत

व्हार्सिटी एज्युकेशन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (**'हस्तांतरक कंपनी ?' किंवा 'याचिकाकर्ती कंपनी** ?') आणि श्री चैतन्य स्टुडंटस् फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (**'हस्तांतरक कंपनी २' किंवा** याचिकाकर्ती कंपनी २') आणि कोयुस एज्युकेशन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ('हस्तांतरिती कंपनी **किंवा 'विभक्त कंपनी ' किंवा 'याचिकाकर्ती कंपनी ३'**) आणि व्हार्सिटी साऊथ एज्युकेशन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (**'निर्णायक कंपनी १' किंवा 'याचिकाकर्ती कंपनी ४'**) आणि व्हार्सिटी एडिफिकेशन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (**'निर्णायक कंपनी २' किंवा 'याचिकाकर्ती कंपनी ५'** . आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्यातील व्यवस्थेच्या संयुक्त योजनेच्या (ह्यानंतर उल्लेख **'योजना**' **किंवा 'व्यवस्थेची संयुक्त योजना')** प्रकरणात.

**व्हार्सिटी एज्युकेशन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड,** कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित एव प्रायव्हेट लिमिटेंड कंपनी आणि तिच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता आहे - ६ए/१, कोर्ट चेंबर्स, न्यु मरिन लाईन, सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, मुंबई-४०००२०, महाराष्ट्र, भारत, सीआयएन य८०९०३एमएच२०१०पीटीसी२११४६६.

**श्री चैतन्य स्टुडंटस् फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड,** कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत थापित एक प्रायव्हेट कंपनी आणि तिच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता आहे - ६ए/१, कोर्ट चेंबर्स, न्यु मरिन लाईन, सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, मुंबई-४०००२०, महाराष्ट्र, भारत, सीआयएन यु५५१०१एमएच२०१५पीटीसी२६५३१८.

हस्तांतरक कंपनी २/याचिकाकर्ती कंपनी ३

हस्तांतरक कंपनी १/याचिकाकर्ती कंपनी

प्रबंधक, डीआस्टी- II, मुंबई

कोएस एज्युकेशन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत स्थापित एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि तिच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता आहे - ६ए/१, कोर्ट चेंबर्स, न्यु मरिन लाईन, सर विञ्ठलदास ठाकरसी मार्ग, मुंबई-४०००२०, महाराष्ट्र, भारत, सीआयएन यु८५५००एमएच२०२३पीटीसी४०७५८४६.

व्हार्सिटी साऊथ एज्युकेशन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत स्थापित

. हस्तांतरिती कंपनी/विभक्त कंपन/याचिकाकर्ती कंपनी :

ह प्रायव्हेट लिमिटेड कपनी आणि तिच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता आहे - ६ए/१, कोर्ट चेबसे, न् मरिन लाईन, सर विञ्चलदास ठाकरसी मार्ग, मुंबई-४०००२०, महाराष्ट्र, भारत, सीआयएन यु८५५००एमएच२०२३पीटीसी४०७५८४. निर्णायक कंपनी १/याचिकाकर्ती कंपनी

**व्हासिटी एडिफिकेशन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड.** कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत स्थापित एक

पायव्हेट लिमिटेड कंपनी आणि तिच्या नोंटणीकत कार्यालयाचा पत्ता आहे – ६ए /१. कोर्ट चेंबर्स. न्य मिरन

यु८५५००एमएच२०२३पीटीसी४०७३५४.

लाईन, सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, मुंबई-४०००२०, महाराष्ट्र, भारत, सीआयएन: निर्णायक कंपनी २/याचिकाकर्ती कंपनी

> (संक्षेपासाठी एकत्रित उल्लेख 'याचिकाकर्त्या कंपन्या') याचिकेची सचना

याचिकाकर्ती कंपनी १, याचिकाकर्ती कंपनी २, याचिकाकर्ती कंपनी ३, याचिकाकर्ती कंपनी ४, याचिकाकर्ती कंपनी ५ आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्यातील व्यवस्थेच्या संयुक्त योजनेच्या मंजुरीसाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि अन्य प्रयोज्य तरतुर्दीन्वये एव याचिका संयुक्तपणे याचिकाकर्त्या कंपन्यांनी नामदार राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीट **'नामदार एनसीएलटी**') समोर सादर केली आणि नामदार एनसीएलटीने २९ नोव्हेंबर, २०२४ रोजी द्माखल करून घेतली. उपरोक्त याचिकेवरील सुनावणी १६ डिसेंबर, २०२४ रोजी नामदार एनसीएलटी समो

जर कोणत्याही व्यक्तीची सदर याचिकेला समर्थन देण्याची किंवा विरोध करण्याची इच्छा असेल तः त्याने/तिने/त्यांनी निम्नस्वाक्षरीकार प्राधिकृत प्रतिनिधी यांना त्यांच्या वरील संबंधित पत्त्यावर त्याच्या/तिच्या/त्यांच्या हेतुविषयीची सूचना त्याच्या/तिच्या/त्यांच्या किंवा त्याच्या/तिच्या/त्यांच्या वकिलांच्या सहीने याचिकेच्या सुनावणीसाठी निर्धारित तारखेपूर्वी किमान दोन दिवस आधी पाठवावी कोणतीही संबंधित व्यक्ती उपरोक्त याचिकेला कुठे विरोध करू इच्छिते, विरोधाची कारणे किंवा त्य . संदर्भातील प्रतिज्ञापत्राची एक प्रत अशा सचनेसोबत सादर केली पाहीजे. सर्व निशाणींसह कंपनी योजना याचिकेची एक प्रत याचिकाकर्त्या कंपन्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधींकडून ती पाहीजे असलेल्या कोणत्याही त्यक्तीला त्यासाठीचा विहित शुल्क प्रदान केल्यावर पुरवण्यात येईल.

डिसेंबर, २०२४ च्या ४ थ्या दिवशी दिनांकित व्हार्सिटी एज्युकेशन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, श्री चैतन्य स्टुडंटस् फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कोयस एज्यकेशन मॅनेजमेंट पायव्हेट लिमिटेड व्हार्सिटी साऊथ एज्यकेशन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि व्हार्सिटी एडिफिकेशन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडसाठी. पॅन: एटीईपीके६८९४के

ई−मेल: pooja.k@varsitymgmt.com पत्ता: प्लॉट क्र. ८०, श्री साई प्लाझा, अय्यप्पा सोसायटी, माधापुर, हैद्राबाद-५०००८१

पूजा कचालिय प्राधिकृत स्वाक्षरीका

सेंट्रल बैंक ऑफ इंडिया सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India

शाखा-गोरेगाव- ३६, निराला हाऊस, पंडित दिनदयाव उपाध्याय चौक, जवाहर नगर, गोरेगाव पश्चिम, मुंबई- ४००१०४ फोन: २८७२००६८, टेलि फॅक्स: २८७२७१०४, ई-मेल: bmmsro2197@centralbank.co.in

### सरफैसी नियम (नियम ८(१) पहा) अन्वये किञ्जा सूचना

न्याअर्थी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, गोरेगाव शाखाचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये आणि कलम १३(२)आणि १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०२.०९.२०२४ (पेपर पब्लिकेशन २२.०९.२०२४) रोजीस मागणी सूचना जारी करून कर्जदार **(१) श्री. राहल अशोक सुर्वे, १) पत्ता:** द्वारा : अशोक सुर्वे, खोली क्रमांक-२०४, डी विंग, शांती सदन बिल्डिंग, संघर्ष क्र. १५/डी, फ्लॅट क्र. -४०१, ४था मजला, जय हिंद एसआरए सीएचएस लि., संघर्ष नगर चांदिवली, अंधेरी पूर्व, मुंबई उपनगर, मुंबई, महाराष्ट्र–४०००७२ यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम रु. ४३५०५०४.९७ (रुपये त्रैचाळीस लाख पन्नास हजार पाचशे चार आणि **सत्त्याण्णव पैसे मात्र)** असा उल्लेख आहे जे ०२.०९.२०२४ रोजी प्रमाणे मुद्दल अधिक व्याज देय रक्कम दर्शविते) अधिक ०२.०९.२०२४ पासून व्याज आणि इतर प्रभार या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

थकीत रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मालकीचे मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्ट कलम १३ (४) च्या सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२) च्या नियम ८ अन्वये या **०४ डिसेंबर, २०२४** रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि हमीदार सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांस रक्कम **रु. ४३५०५०४.९७ (रुपये त्रैचाळीस लाख पन्नास हजार पाचशे चार आणि सत्त्याण्णव पैसे मात्र)** (जे ०२.०९.२०२४ रोजी प्रमाणे मुद्दल अधिक व्याज देय रक्कम दर्शविते) अधिक ०२.०९.२०२४ पासून व्याज आणि इतर प्रभार या रक्कमेच्या अधीन राहील.

कर्जदार/गहाणदार/हमीदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात **सरफैसी** ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदींकडे वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन:

(तारण मत्ता/गहाण मिळकतीचे तपशीलवार वर्णन) इमारत क्र. -१५/डी, फ्लॅट क्र. - ४०१, ४था मजला, जय हिंद एसआरए सीएचएस लि., संघर्ष नगर, चांदिवली, अंधेरी पूर्व, मुंबई उपनगर, मुंबई, महाराष्ट्र-४०००७२. दिनांक : ०४.१२.२०२४

प्राधिकृत अधिकारी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ठिकाण:- मुंबई



सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि., ७४/सी. समाधान बिल्डिंग, सेनापती बापट मार्ग.

दादर (पश्चिम), मुंबई ४०० ०२८. फोन क्र. ८८२८८०५६०९/८६५७०४३७१३/१४/१५

कब्जा सूचना

[सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(१) अन्वये]

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सारस्वत को-ऑप. बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून वि सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिर्ट इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट ५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिर्ट इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून कर्जदार मे. भगवती फरसाण, मालक आणि गहाणवटदार श्री. नक्कम सुनिल तुळशीराम हमीदार आणि गहाणवटदार श्रीम. भगवती तुळशीराम नक्कम परमार, श्री. नक्कम तुळशीराम <mark>उदाराम आणि हमीदार श्रीम. नक्कम कविता सुनिल</mark> यांना सूचनेमध्ये नमूद केलेली **रु** ३,००,७६,६४१ (रुपये तीन कोटी शहात्तर हजार सहाशे एकेचाळीस मात्र) ३१.०३.२०२१ **रोजीस** अधिक त्यावरील व्याज ही रक्कम सदरहू सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून **६० दिवसांच्या आत** चुकती करण्यासाठी बोलाविण्याकरिता दिनांक २७.०७.२०२१ रोजीची मागणी सूचना निर्गमित

कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार/गहाणवटदार/हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की नेम्नस्वाक्षरीकर्त्यांनी **०३ डिसेंबर, २०२४** रोजी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नेयम ८ सहवाचता अधिनियमाच्या कलम १३ च्या पोट कलम (४) अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा **प्रत्यक्ष कब्जा** घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार/हमीदार/गहाणवटदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान

करण्यात येते की, त्यांनी खालील मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही व्यवहार हा सारस्वत को-ऑप. बँक लि. च्या रु. ३,००,७६,६४९ (रुपये तीन कोटी शहात्तर हजार सहाशे एकेचाळीस मात्र) ३१.०३.२०२१ रोजीस अधिक त्यावरील व्याजाच्या अधीन राहील. प्रमुख कर्जदार/गहाणवटदार/हमीदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचित करण्यासाठी उपलब्ध वेळेच्य

. संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुदींकडे वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन तळ मजल्यावर रॉयल बंगला क्र. २०१, ''दि ग्रीन पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड' अशा ज्ञात इमारतीमध्ये +१ मोजमापित १०८० चौ. फू. अधिक अतिरिक्त एफ.एस.आय. ३६० चौ. फू., सर्व्हें क्र. १३८/१४०/१४१, हिस्सा क्र. १ आणि २, सर्व्हें १४२, एच. क्र. १ (भाग) आणि इतर स. क्र. १४७, हिस्सा क्र. १ ते ७, सर्व्हें क्र. २०३, हिस्सा क्र. १ ते ४, सर्व्हें क्र. २०४, हिस्सा क्र. १ लोढा हेवन, कल्याण-शीळ रोड, निळजे, डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे, पिन क्र. ४२१२०४ येथे

दिनांक : ०३.१२.२०२४ ठिकाण : डोंबिवली

करण्याची जबाबदारी कंपनीवर आहे.

त्रसलेला, असलेला आणि स्थित तो सर्व परिसर.

सही/-प्राधिकृत अधिकारी सारस्वत को-ऑप. बँक लिमिटेड

सीआयएन: एल२४२४०एमएच१९५२पीएलसी००८९५१ नोंदणीकृत कार्यालय: बॉम्बे हाऊस, २४ होमी मोदी स्ट्रीट, मुंबई ४०० ००१ दुरध्वनी: (९१-२२) ६७०० ८०९०; ई-मेल: investor.relations@trent-tata.com; वेबसाईट: www.trentlimited.com इकिटी शेअर्स ''इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड'' ('IEPF'') डिमॅट

खात्यात हस्तांतरासाठी भागधारकांना सचना कंपन्यांच्या अधिनियम, २०१३ च्या कलम १२४(६) अन्वये, तसेच इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड प्राधिकरण (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्स्फर आणि रिफंड) नियम, २०१६ आणि त्यास झालेल्या सुधारणा यांच्या अनुषंगाने, सात सलग वर्षे किंवा त्याह्न अधिक कालावधीसाठी लाभांश

न वटवलेल्या किंवा न मागितलेल्या शेअर्स, आयईपीएफ प्राधिकरेणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित

२०१७-१८ आर्थिक वर्षापासून सात सलग वर्षांकरिता लाभांश न वटवलेल्या अशा भागधारकांची यादी, ज्यांचे इक्रिटी शेअर्स IEPF प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित होण्याच्या प्रक्रियेत आहेत, कंपनीच्या वेबसाइटवरील ''इन्व्हेस्टर्स''विभागात (https://trentlimited.com/) उपलब्ध कंपनी अशा भागधारकांना वैयक्तिक सूचना पाठविण्याच्या प्रक्रियेत आहे. संबंधित भागधारकांनी

अशा सचनेत नमद करण्यात आलेल्या आवश्यक कागदपत्रांसह कंपनीच्या नोंदणी व शेअर टान्स्फर एजंटस (RTA) यांच्याकडे दावा सादर करावा. २५ ऑगस्ट २०२५ च्या आत योग्य दावा प्राप्त न झाल्यास, कंपनी आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पृढे सुरू करेल. भौतिक स्वरूपातील शेअर्ससाठी: नवीन शेअर प्रमाणपत्र तयार करून आयईपीएफ प्राधिकरणाच्या

डिमॅट खात्याच्या नावाने हस्तांतरित केले जाईल. मुळ प्रमाणपत्र रद्द करून त्याला अव्यवहार्य घोषित करण्यात येईल. डिमॅट स्वरूपातील शेअर्ससाठी: कंपनी कॉर्पोरेट ॲक्शनद्वारे संबंधित डिपॉझिटरीला शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित करण्याची माहिती देईल. हस्तांतरित केलेल्या लाभांश आणि इकिटी शेअर्ससंदर्भात कंपनीकडे कोणताही दावा मान्य केला

. जाणार नाही. आयईपीएफ कडून संबंधित लाभांश व शेअर्स परत मिळविण्यासाठी भागधारकांनी www.iepf.gov.in या वेबसाइटवर विहित वेब फॉर्म IEPF-5 चा उपयोग करून ऑनलाईन अर्ज करावा. फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये सांगितलेली स्वाक्षरी केलेली विहित कागदपत्रांसह फॉर्मची प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवावी. संपर्कासाठी: जर भागधारकांना या संदर्भात कोणतेही प्रश्न असतील तर त्यांनी कंपनीच्या RTA,

लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथे संपर्क साधावा: **युनिट: ट्रेंट लिमिटेड,** सी-१०१, पहिला मजला, २४७ पार्क, लालबहादर शास्त्री मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०० ०८३ दरध्वनी: ८१०८११८४८४ किंवा त्यांच्या https://liplweb.linkintime.co.in/helpdesk/services\_Reques.html या लिंकद्वारे आपला

स्थळ: मुंबई दिनांक: ०४ डिसेंबर २०२४

टेंट लिमिटेडसाठी

कृपा आनंदपारा

कंपनी सचिव

# सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र.१ () ICICI Bank प्लॉट क्र.बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (पश्चिम)-४००६०४. निम्नस्वाक्षरीकार यांनी आयसीआयसीआय बँकचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड

न्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त

अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास मांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्या आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर ल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीर्श

अ. क्र.	कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/ सांकेतिक कञ्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/ मागणी सूचनेतील रक्कम (रू.)	शाखेचे नाव
8	सुर्यकांत दत्ताजीराव पाटील आणि जयश्री सुर्यकांत पाटील आणि धनंजय गणपतराव पाटील- एलबीकेपीआर००००११४४०३०	ग्राम पंचायत मिळकत क्र. १३८/२, चलता क्र. ९९, ११५, जमिनीचा सर्व्हें क्र. २३१, ५२, बॉंद्रे गहीं (बरची गहीं), छावडा गहींच्या जवळ, गाव व्हानाली, तालुका- कागल, कोल्हापूर- ४१६२१/नोव्हेंबर ३०, २०२४	जून १८, २०२४ इ. १,६१,७५९/-	कोल्हापृ
7	सन्नी आत्माराम जाधव आणि पञ्जवी सन्नी जाधव – एलबीपीयुएन०००५१४१९८७	फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, बिल्डिंग क्र. सी, दि रॉबल मिरेज, दि रॉबल मिरेज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, सर्व्हे क्र. ६५, हिस्सा क्र. ७ आणि ८, गाव वाकड, तालुका मुळशी, उप जिल्हा हवेली, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हदीत, कोर्टयार्ड मॅरिएट हॉटेलच्या मागे, महाराष्ट्र, पुणे- ४११०५७/डिसेंबर ०२, २०२४	जुलै ३१, २०२४ रु. ३८,६०,९६४.९१/-	पुणे

वरील नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील दिनांक : डिसेंबर ०५, २०२४ प्रामाणिकपणे अधिकृत स्वाक्षरीकत आयसीआयसीआय बँक लिमिटेड करीता स्थळ : महाराष्ट्र

जाहीर सूचना 

कळविण्यात येते की, प्रस्तावित 'पुनर्विकास प्रकल्प 'ला'मेर रेसिडेन्स', आणि 'ओझोन बिझ सेंटरचे' बांधकाम भूखंड सीएस क्र. २२७, अलेक्झांड्रा सिनेमा समोर, जहांगीर बोमन बेहराम मार्ग, भायखळा विभाग, भायखळा, मुंबई — ४००००८. महाराष्ट्र यांना पर्यावरण विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी ओळख क्रमांक: एसईआयएए-ईसी-००००००२५२; दिनांक: २६/०४/२०१८ रोजी देण्यात आली

|आहे. पर्यावरण मंजुरी पत्रांच्या प्रती 'महाराष्ट्

प्रदूषण नियंत्रण मंडळ', महाराष्ट्र शासन यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि http://parivesh.nic.in या संकेतंस्थळावर देखील पाहता येतील. मे. एक्सलेंट रिअल्टर डेव्हलपर्स,

भूखंड सीएस क्र. २२७, अलेक्झांड़ा सिनेमा समोर, जहांगीर बोमन बेहराम मार्ग, भायखळा विभाग, भायखळा,

मंबई - ४०० ००८. महाराष्ट्र.

जमिन मो

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्य

स्थावर मिळकतीचे वर्णन लॅट २०३, २ रा मजला, बी विंग,मधुबन को.ऑप.हाऊ.सोसा लि., ॲक्सिस बॅंकेच्या वर

प्राधिकृत अधिकारी

बँक ऑफ इंडिया

दिलीप थोरात

. फ्लॅट क्र ४०२ ४था मजला साई फ्लॉवर बिल्डिंग ब्लॉक क्र. सी ९२९ रूम नंबर १८५८ कालीमाता मंदिर

**ज्याअर्थी,** नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन **रु. ३२९३१९६,०५/ –** च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना

मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे;

भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्य

तुम्हाला <mark>०७/०१/२०२५ रोजी सकाळी १०.३० वा</mark>. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत

(संजय जैसवाल)

गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्टस लिमिटेड

सीआयएन: एल२४२४६एमएच२०००पीएलसी१२०८०६ इन्व्हेस्टर एज्युकेशन फंड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) अकाऊंटकडे

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४(६) सहवाचता इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड

कपया ध्यानांत ठेवावे की. अशा हस्तांतरणानंतर. भागधारक आयईपीएफ कडन दावा न केलेल्या लाभांशासह सदर समभाग परत मागू शकतात, ज्यासाठीचे तपशील

> गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्टस लिमिटेडसाठी सही/-